


कलम ४ (१) (b) (i)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव या कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.

कार्यालयाचे नांव -	आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव.
पत्ता -	जिल्हा परिषद, जळगांव, रेल्वे स्टेशन जवळ, जळगांव.
कार्यालय प्रमुख -	जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव.
शासकीय विभागाचे नांव -	आरोग्य विभाग / ग्राम विकास विभाग,
कोणत्या मंत्रालयातील खात्याचा अधिनस्त-	आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य / ग्राम विकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
कार्यक्षेत्र -	जळगांव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रा. आ. केंद्रातील आरोग्य संवर्गातील कर्मचा-यांची आस्थापना.
विशिष्ट कार्य -	आरोग्य विभागाकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे. आरोग्य सेवेसंबंधीचे कार्य करणे.
विभागाचे ध्येय / धोरण -	दरमहा आढावा घेऊन जळगांव जिल्हा परिषद मधील आस्थापनाविषयक प्रलंबित प्रकरणांबाबत विभागांचे कर्मचा-यांना दिशानिर्देश देवून प्रकरणे निकालात काढणेसाठी प्रयत्न करावे. आरोग्य सेवेसंबंधीचे दिलेले उद्दिष्ट साध्य करणेसाठी आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना दिशानिर्देश देणे
सर्व संबंधित कर्मचारी -	खालीलप्रमाणे
कार्य -	खालीलप्रमाणे
मालमत्तेचा तपशील / इमारती व जागेचा तपशील	नव्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील पुर्वेकडील भाग.
उपलब्ध सेवा -	आरोग्य विभागाकडील खालील दर्शविलेल्या कामकाजाची माहिती.
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा -	०२५७-२२२९५९३ वेळ - सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (कर्मचा-यांची जेवणाची वेळ - दु. १.३० ते २.०० अ चहाची वेळ दु. ४.०० ते ४.१५)
साप्ताहिक सुटी -	१) दुसरा व चौथा शनिवार व २) रविवार या दिवशी कार्यालय बंद राहिल.
विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा	सुटीचे दिवशी एक तांत्रिक कर्मचारी व वर्ग-४ कर्मचारी कार्यालयात नियुक्त केलेला असतो.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख " जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव " हे आहेत, त्यांचे अधिनस्त म्हणजेच आरोग्य विभागात खालीलप्रमाणे कर्मचारी वृंद कार्यरत आहे.



आरोग्य विभागात कार्यरत असलेले कर्मचा-यांची नांवे, त्यांचे हुद्दा, त्यांचेकडेस असलेल्या कार्यालयाचे नांव व त्यांचेकडेस असलेल्या काम करणा-यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

आरोग्य विभागातील खालील कामकाज हे संगणकाद्वारे करण्यात येते व सदर माहिती संगणकामध्ये साठवून ठेवलेली असते.

१) सर्व आस्थापनांकडील कार्यालयीन आदेश, परिपत्रक, शासनाकडील पत्र, स्थानिक पत्र, आगावू वेतनवाढी, कालबध्द / पदोन्नती प्रस्ताव, इतिवृत्त, शासनाकडील शासन निर्णय, शासन परिपत्रक, संवर्गनिहाय कर्मचा-यांची जेष्ठता सुची, लेखा परिक्षण अहवाल, विभागीय चौकशी /निलंबन, मासिक अहवाल, विभागनिहाय न्यायप्रविष्ट केसेस, संवर्गनिहाय अनुशेष, रिक्त पदे स्थिती, माहितीचा अधिकार २००५ बाबत माहिती, वाहनासंबंधिची माहिती इ. कामांची माहिती संगणकावर साठवून ठेवलेली असते.

कलम ४ (१) (b) (ii) नमुना अ

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, जळगांव या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल.

अ

अ. क्र.	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव.	१) बजेट २) वाहने ३) भांडार ४) आहरण व संवितण ५) दरमहाचे वेतन देयक ६) रोख नोंदवही ७) स्थावर जंगम	----- -----	

ब

अ. क्र.	पदनाम	अधिकार - प्रशासकीय	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
२	जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव .	१) एक वर्षावरील व तीन वर्षांचे आंतील रकमेचे प्रवासभत्ते देयके प्रदानास मंजूरी देणे. २) शिकावू काळ मंजूर करणे ३) पदोन्नती निवड समितीचे सदस्य म्हणून सदर समितीचे संभाव्य उपस्थित राहून अभिप्राय देणे. ४) आरोग्य सेवेतील कर्मचा-यांवर सौम्य (किरकोळ) लादणे. ५) आरोग्य मधील कर्मचा-यांचे व वैद्यकीय अधिकारी यांचे वार्षिक वेतनवाढी मंजूर करणे.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील नियम ९६ नुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान केलेले अधिकार	

टिप :- वर्ग-३ व ४ पदांवरील नेमणुका,पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ व दुसरा लाभ मंजुरीबाबत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी इत्यादी अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगांव यांना आहेत.

क

अ. क्र.	पदनाम	अधिकार - फौजदारी	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
	निरंक	निरंक	निरंक	निरंक

ड

अ.	पदनाम	अधिकार - अर्धन्यायीक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
	निरंक	निरंक	निरंक	निरंक

टिप :- कर्मचा-यांचे आस्थापनाविषयक बाबी संदर्भात अपील प्रकरणी सुनावणीचे व निर्णय देणेचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांना आहेत.

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ब)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशील.

अ. क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय / परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	जिल्हा आरोग्य अधिकारी	१) आरोग्य कडील कर्मचारी व त्यांचेकडील कामकाजावर देखरेख व नियंत्रण २) विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार आणि रचना व कार्यपध्दतीचे विहित नियमानुसार.	
२	कक्ष अधिकारी	१) आरोग्य कडील कर्मचारी व त्यांचेकडील कामकाजावर देखरेख व नियंत्रण २) विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार आणि रचना व कार्यपध्दतीचे विहित नियमानुसार.	
३	अधिक्षक - १	१) आरोग्य कडील कर्मचारी व त्यांचेकडील कामकाजावर देखरेख व नियंत्रण २) विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार आणि रचना व कार्यपध्दतीचे विहित नियमानुसार.	
४	अधिक्षक - २	१) आरोग्यकडील कर्मचारी व त्यांचेकडील कामकाजावर देखरेख व नियंत्रण २) विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार आणि रचना व कार्यपध्दतीचे विहित नियमानुसार.	
५	अधिक्षक ३	१) आरोग्यकडील कर्मचारी व त्यांचेकडील कामकाजावर देखरेख व नियंत्रण २) विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार आणि रचना व कार्यपध्दतीचे विहित नियमानुसार.	
६	आस्था १	श्रीमती एस डी भिरूड, क.सहा., १)वैद्यकीय अधिकारी वर्ग १ व २ यांची आस्थापना २) आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी यांची संपुर्ण आस्थापना ३)वैद्यकीय अधिकारी यांची शासन आदेशानुसार जिल्हा अंतर्गत नेमणुक	---- " ---- उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांचेकडून नेमणूक करणेत येते. म.मु.का.अ जि.प. जळगांव यांचे कडील आदेश क्र जीएडी-४/५२४-७३	

		<p>४)६० दिवसापेक्षा कमी कालावधीची रजा मंजूर करणे, शिकावू काळ, कालबध्द पदोन्नती, सेवाखंड मंजूरीचा प्रस्ताव वरिष्ठाकडे सादर करणे.</p> <p>५)तक्रारी संबंधी अहवाल वरिष्ठाकडे सादर करुन वरिष्ठांनी आदेशित केल्याप्रमाणे अहवाल सादर करणे. न्यायालयीन प्रकरणाची नस्ती सादर करणे.</p>	<p>दिनांक २०/०३/७३ अन्वये रजा मंजूर करणे.</p>
		<p>६) अस्थाई नियुक्तीवरील वैद्यकीय अधिकारी यांचा राजीनामा मंजूर करणे</p> <p>७) स्वेच्छा सेवा निवृत्त प्रकरणे सादर करणे व भ. नि. नि मंजूरी बाबत सादर करणे.</p>	<p>महाराष्ट्र नागरी सेवा, नियम १९८२ चे नियम ६६(२) नुसार, मुंबई अंशदानाची निधी मुंबई सुधारित नियमावली सधारित १९९८ अन्वये नियम (१४)१ अ नुसार</p>
७	आस्था ७ (पेन्शन)	<p>श्री.आर.टी.धनगर (व.स)</p> <p>१) आरोग्य कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे मंजूर करणे.</p> <p>२) १/१/१९७६ ते ३१/१२/१९८५, १/१/१९८६ नंतरचे व ५ व्या वेतन आयोगानुसार सुधारीत नि. वे. मंजूरी बाबत कार्यवाही करणे</p>	<p>महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ मधील नियम २० नुसार शा.नि.से.नि.वे/१०९९/३०३/सेवा४-दिनांक १५/११/९९ व वित्त विभाग क्र सेनिवे/१०९९ /२३९/सेवा-४</p> <p>महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्त वेतन) अधिनियम च्या कलम १९(२) नुसार ग्रा.वि.विभाग शासन निर्णय क्र झेडपीएम-१९८८/११२७/३०४१/०५ दि.७/६/८३</p>
८	आस्था ३	<p>श्री. यु. एस. सपकाळे(क.स)</p> <p>१) आरोग्य सेवक (पु) सरळसेवा भरती बाबत कार्यवाही आरोग्य सहा (पु) पदोन्नती बाबत कार्यवाही करणे</p> <p>२) ६० दिवसापेक्षा जास्त कालावधीची रजा मंजूरी बाबत कार्यवाही करणे</p> <p>३) कालबध्द पदोन्नतीची कार्यवाही करणे</p> <p>४) आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांची जेष्ठता सूची प्रसिध्द करणेची कार्यवाही करणे. आरोग्य सेवक, आरोग्य सहा. यांचे गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे</p> <p>५) विनंती, प्रशासकीय बदल्या बाबत नस्ती सादर करणे</p> <p>६) अनाधिकृत गैरहजर आरोग्य</p>	<p>महा. जि.प. जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) १९६७ अन्वये भरती, पदोन्नती सेवा जेष्ठते नुसार</p> <p>साप्रवि आदेश क्र साप्रवि/आस्था/४/५२४ नुसार शा.नि. दि. ३१/०७/०१ नुसार कालबध्द, दि.३१/११/८९ नुसार आगावू वेतन वाढ</p> <p>मा. मु. का. अ यांचे दि. १६/२/९५ चे आदेशानुसार</p> <p>शासन परिपत्रक दि.१९/०५/२००६</p> <p>महा. जि. प. जि. सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील (६) (९)</p>

		<p>सेवक व आरोग्य सहा यांचे विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करणे. तसेच निलबन, खाते चौकशी प्रस्तावित करणेची कार्यवाही करणे.</p> <p>७) आरोग्य सेवक / आरोग्य सहा यांचे संदर्भात आलेल्या माहितीच्या अधिकाराबाबतची माहिती देणे . न्यायालयीन प्रकरणाबाबत कार्यवाही करणे</p> <p>८) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे गटविमा प्रस्ताव तयार करून व मंजूरी आदेश देणेची कार्यवाही करणे</p>	<p>महा. जि. प. जि. सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील (६) (९)</p>	
		<p>९) आस्थापना विषयी स्थायी आदेश संकलने अद्यावत ठेवणे</p> <p>१०) शिकावू काळ मंजूर करणे, स्वे. से. नि बाबत आदेश काढणे, भ. नि. नि मागणी केल्याप्रमाणे नियमानुसार अग्रीम मंजूर करणे. से. नि. कर्मचारी यांचा गट विमा मंजूरी बाबत कार्यवाही करणे</p>	<p>महा. जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ मधील नियम ९६ नुसार मा.मु.का.अ. यांनी प्रदान केलेले अधिकार</p>	
९	आस्था ४	<p>श्रीमती एस.जी पाटील, क.सहा.</p> <p>१) सफाई कामगार भरती संबंधी कार्यवाही करणे प्रा.आ.कें.क.सहा, वाहन चालक सफाई कामगार, शिपाई यांचे भ. नि. नि , स्वे. से. नि प्रकरणे, शासकीय गट विमा या संबंधी संपूर्ण कार्यवाही करणे.</p> <p>२) सफाई कामगार यांची जेष्ठता सूची प्रसिध्द करणे, कालबध्द पदोन्नती, आगावू वेतनवाढ देणे, गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे संबंधी कार्यवाही करणे</p> <p>३) ६० दिवसापेक्षा जास्त कालावधीची रजा मंजूरी बाबत कार्यवाहीकरणे.</p> <p>४) निलंबन, विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरणाबाबत कार्यवाही करणे.</p>	<p>महा.जि.प. जिल्हा सेवा (जिल्हा सेवा प्रवेश) नियम १९६८ अन्वये भरती प्रक्रिया करणेत येते. तसेच जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ चे कलम ९६(१) नुसार</p> <p>मा. मु. का. अ यांचे दि. १६/२/९५ चे आदेशानुसार</p> <p>साप्रवि आदेश क्र साप्रवि/आस्था/४/५२४ नुसार</p> <p>महा. जि. प. जि. सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील (६) (९)</p>	

		५) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे गटविमा प्रस्ताव तयार करुन व मंजूरी आदेश देणेची कार्यवाही करणे		
१०	आस्था ५ अ	श्री नितीन तुळशीराम वारुळे, क.सहा. १) आरोग्य सेविका (स्त्री) संपुर्ण आस्थापना व भरती बाबत कार्यवाही करणे २) जेष्ठता सूची प्रसिध्द करणे,कालबध्द पदोन्नती, आगावू वेतन वाढ, गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे, शिकावू काळ मंजूरी बाबत कार्यवाही करणे ३) विभागीय चौकशी, निलंबन व न्यायालयीन प्रकरणाबाबत कार्यवाही करणे. ४) विनंती, प्रशासकीय बदल्याबाबत नस्ती सादर करणे ५) भ.नि. नि प्रकरणे मागणी प्रमाणे अग्रीम मंजूर करणे. स्वे. से. नि बाबत नस्ती सादर करणे ६) ६० दिवसापेक्षा अधिक रजा मंजूरी बाबत कार्यवाही करणे ७) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे गटविमा प्रस्ताव तयार करुन व मंजूरी आदेश देणेची कार्यवाही करणे	म. मु. का. अ जि. प. यांचे दि. १६/९/९५ चे पत्रानुसार महा. जि. प. जि. सेवा (वर्तणुक) नियम १९६७ नुसार शासन परिपत्रक दिनांक १९/५/०६ नुसार महा. जि. प. व पं. स अधिनियम १९६१ चे कलम ९६(१) नुसार साप्रवि आदेश क्र साप्रवि/आस्था/४/५२४ नुसार	
११	आस्था ५ ब	श्री.आर.टी. धनगर, क.स. १) आरोग्य सहा (स्त्रि) यांची संपुर्ण आस्थापना ,पदोन्ती बाबत कार्यवाही करणे २) जेष्ठता सूची प्रसिध्द करणे,कालबध्द पदोन्नती, गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे, शिकावू काळ मंजूरी बाबत कार्यवाही करणे ३) विभागीय चौकशी, निलंबन व न्यायालयीन प्रकरणाबाबत कार्यवाही करणे.	म. मु. का. अ जि. प. यांचे दि. १६/९/९५ चे पत्रानुसार महा. जि. प. जि. सेवा (वर्तणुक) नियम १९६७ नुसार शासन परिपत्रक दिनांक १९/५/०६ नुसार	

		<p>४) विनंती, प्रशासकीय बदल्याबाबत नस्ती सादर करणे</p> <p>५) भ.नि. नि प्रकरणे मागणी प्रमाणे अग्रिम मंजूर करणे. स्वे. से. नि बाबत नस्ती सादर करणे</p> <p>६)६० दिवसापेक्षा अधिक रजा मंजूरी बाबत कार्यवाही करणे</p> <p>७) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे गटविमा प्रस्ताव तयार करुन व मंजूरी आदेश देणेची कार्यवाही करणे</p>	<p>महा. जि. प. व पं. स अधिनियम १९६१ चे कलम ९६(१) नुसार</p> <p>साप्रवि आदेश क्र साप्रवि/आस्था/४/५२४ नुसार</p>	
१२	आस्था ६	<p>श्रीमती एस.व्ही.नागपुरे (क.स)</p> <p>१) कार्यालयीन आस्थापना विषयी कामकाज</p> <p>२) कार्यालयातील कर्मचा-यांना कामकाज वाटप करणे</p> <p>३) कर्मचा-याची रजा मंजूरी, वेतन वाढावा मंजूरी तसेच गोपनीय अहवाल वरिष्ठांना सादर करणे.</p> <p>४) कार्यालयातील कर्मचा-याचे सेवा पुस्तके अद्यावत ठेवणे</p> <p>५) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे गटविमा प्रस्ताव तयार करुन व मंजूरी आदेश देणेची कार्यवाही करणे</p>	<p>---- " ----</p> <p>वेळोवेळी आदेशित केल्यानुसार</p> <p>महा. जि. प. जि. से (वर्तणुक) नियम १९६७</p> <p>शिस्त व अपील नियमानुसार</p>	
१३	वैद्यकीय देयके	<p>श्री. विलास वासुदेव बोंडे, विस्तार अधिकारी(सां.) वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या संचिकाबाबत अभिप्राय देणे</p>		
१४	आस्था ८	<p>श्रीम.एम.एस.शिंदे, वरि.सहा.</p> <p>१) आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, कृष्टरोग तंत्रज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची सरळ सेवा भरतीची कार्यवाही व पदोन्नती बाबत कार्यवाही</p> <p>१) ६० दिवसाच्या वरील कालावधीची रजा मंजूरी कार्यवाही</p> <p>२) कालबध्द पदोन्नती बाबतची कार्यवाही</p> <p>३) संबंधीत संवर्गाची जेष्ठता सूची प्रसिध्द करणे.</p> <p>४) विनंती, प्रशासकीय बदली विषयक नस्ती सादर करणे</p>	<p>सदर पदे महा. जि.प. जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७ अन्वये भरती प्रक्रिया करणेत येते. पदोन्नती ही सेवा जेष्ठतेनुसार करणेत येते.</p> <p>साप्रवि आदेश क्र साप्रवि/आस्था/४/५२४ नुसार शा.नि. दि. ३१/०७/०१ नुसार कालबध्द, दि.३१/११/८९ नुसार आगावू वेतन वाढ मा. मु. का. अ यांचे दि. १६/२/९५ चे आदेशानुसार शासन परिपत्रक दि.१९/०५/२००६</p>	

		<p>५) संवर्गातील कर्मचा-यां विरुद्ध प्रशासकीय कार्यवाहीसाठी व निलंबन खाते चौकशी व न्यायालयीन प्रकरणाची कार्यवाही करणे</p> <p>६) संवर्गाची गोपनीय अहवाल ठेवणे, रुग्णता व स्वेच्छा सेवानिवृत्ती आदेश काढणे</p> <p>७) भ. नि. नि प्रकरणे व भ.नि. नि अंतीम अदायगीची कार्यवाही करणे</p>	<p>महा. जि. प. जि. सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील (६) (९)</p> <p>शा.नि. सा.प्र.वि. क्र सीएफआर/१२७६-१०ए दि.४/८/१९६९</p> <p>महा. जि. प. व पं. स. अधिनियम १९६१ चे कलम ९६ (१) नुसार</p>	
१५	लेखा १	<p>श्री.जिजाबराव सोनवणे, वरिष्ठ सहा (लेखा). मुख्यलेखा शिर्ष २२१० वै. व सार्व आरोग्य या लेखाशिर्षाखालील वार्षिक अंदाजपत्रक त्या वर्षाचे चारमाही/ आठमाही/ अकरामाही सुधारीत अंदाजपत्रक तयार करणे. १ वर्षा वरील देयकास मंजूरी देणे, प्रा.आ.केंद्रावरील प्राप्त दुरध्वनी बील, विद्युत देयके वेतन व भत्ते चे नस्ती मंजूर करुन गट पातळी वर अनुदान वितरीत करणे व इतर किरकोळ आर्थिक बाबीचे कामकाज करणे</p>	<p>लेखा संहिता १९६८ मधील नियम ११९ परिशिष्ट २, (४२) नुसार</p>	
१६	लेखा २	<p>श्री. पंकज साहेबराव बेलदार, क.लै.अ मुख्यलेखाशिर्ष २२११ कु. क. कार्यक्रम अंतर्गत वेतन व भत्ते संबंधीत वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. प्रा. आ. केंद्रावरील कु. क. व्हाऊचर / शालेय आरोग्य / पल्स पोलीओ आरसीएच अंतर्गत असलेल्या विविध योजनांचे प्रमाणके तपासणी करणे व कार्यालयातील नस्तीवर लेखा विषयक अभिप्राय नोंदविणे व इतर लेखा विषयक कार्यालयीन कामकाज करणे</p>	<p>लेखा संहिता १९६८ नियम २५ ते ३२ व ६९ नुसार</p>	
१७	लेखा ३	<p>श्री. जिजाबराव सोनवणे, क.सहा. गट पातळीवरून प्राप्त होणारे आरोग्य विभागांतर्गत झालेल्या खर्चाचा हिशोब नमुना नं १४ मध्ये नोंदविणे लेखा विषयक बाबीचे खर्चाचे त्रैमासिक, सहामाही</p>	<p>लेखा संहिता १९६८ मधील नियम ५५ ते ५७ नुसार</p>	

		खर्चाचे अहवाल वरील कार्यालयास सादर करणे. विनियोजन व लेखे उपयोगिता प्रमाणपत्रे वार्षिक लेखा, कोषागारातील खर्चाचे मासिक व त्रैमासिक अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर करणे.		
१८	लेखा ४	श्री. आर.एस.शिंदे (क.स) वर्ग १ व २ अधिका-याचे वेतन व भत्ते तयार करणे. कोषागारात सादर करणे. प्रवासभत्ते बिल तयार करुन कोषागारात सादर करणे	महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील तरतुदी नुसार	
१९	लेखा ५	श्री.जी.आर.इंगळे (क.स) आरोग्य विभागातील खर्चाचे कॅशबुके खतविणे, तसेच विविध प्रकारच्या योजनाच्या संबंधीचे कॅशबुक नोंदविणे.	लेखा संहिता १९६८ मधील नियम ४९, ५७ नुसार	
२०	लेखा ६	श्री. राहुल शिंदे, कनिष्ठ.सहा. कार्यालयातील आस्थापनेचे पगार बिले, प्रवासभत्ते बिले सादिल खर्चाचे देयके तयार करुन वरीष्ठ कार्यालयास सादर करणे लेखा विषयक नोंदवहया नोंदविणे	लेखा संहिता १९६८ मधील नियम ६९ ते ७५ नुसार	
२१	सहा. लेखा अधिकारी	श्री. प्रताप छगन पाटील स .ले.अ आरोग्य विभागातील लेखा विषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे लेखा विषयक बाबीचे अभिप्राय देणे. लेखा विषयक नोंदवहया तपासणी करणे, लेखा विषयक कामकाज मुदतीत वरीष्ठांना सादर करणे बाबत कर्मचा-याकडून योग्य त्या मुदतीत कामकाज करुन घेणे राकेड वही इतर नोंदवहया तपासणे प्रा. आ. केंद्राकडील विविध योजनाचे प्राप्त खर्चाचे प्रमाणके तपासणी करणे इतर लेखा विषयक कामकाज व नियंत्रण ठेवणे	जिल्हा परिषद व पंचायत समिती सेवा भरती नियमानुसार शासनाने विहित केलेल्या सहाय्यक लेखाधिकारी यांचा जॉब चार्ट नेमु दिलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येते. तशी तरतुद लेखा संहिता १९६८ मधील नियम १८४ मध्ये नमुद केली आहे.	
२२	माता बाल संगोपन विभाग	श्रीमती एच के टोकेकर- विस्तार अधि(आरोग्य), श्रीमती जयश्री चौधरी- आ.	जा क्र राकुका/सोवमु/८११/कक्ष-९ दिनांक.१५/१०/१९९० परिपत्र क्र ६४ राज्य कुटूंब कल्याण	

		<p>सेविका(अति.कार्यभार)</p> <p>१) लसीकरण झालेल्या कामाची आकडेवारी प्रत्येक प्रा. आ. कें. निहाय एकत्रीकरण अहवाल वरिष्ठानां सादर करणे</p> <p>२) माता मृत्यु अहवाल, अर्भकमृत्यु अहवाल वरिष्ठानां सादर करणे</p> <p>३) वरिष्ठाकडून आलेले परिपत्रक प्रा आ कें यांना देणे</p>	<p>विभाग ३, भाग-क व उपसंचालक आरोग्य, नाशिक मंडळ यांचे एसए/एमआयएस/ १९९७५/८० दिनांक ०८/११/१९८९ चे पत्र</p>	
२३	कुटुंब कल्याण	<p>श्रीमती जे.सी.चौधरी, ए.एन.एम. , श्री. एम.एम.लोणारी,आरोग्य सेवक</p> <p>१) कु. क. शस्त्रक्रिया झालेल्या कामाची आकडेवारी प्रत्येक प्रा. आ. कें निहाय एकत्रीकरण अहवाल वरिष्ठानां सादर करणे</p> <p>२) कॉपरटी अहवाल एकत्रित करून वरिष्ठानां सादर करणे</p> <p>३) ओरल फिल्स, निरोध अहवाल एकत्रित करून वरिष्ठानां सादर</p> <p>४) कॅम्पचे नियोजन वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार करणे</p> <p>५) कु. क. असफल केसेस, कोर्ट केसेस</p> <p>६) सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेचे लाभा बाबत</p> <p>७) वरिष्ठाकडून आलेले परिपत्रके प्रा. आ. कें. पाठविणे</p> <p>८) गुंतागुत केसेस प्रकरणे</p> <p>९) अक्रीडेशन ओ.टी/सर्जन</p> <p>१०) डीएचओ रॅकिंग</p>	<p>अ.शा पत्र क्र सासं/एम/आयएस/७८१०-२८/ ८९ दि. २०/३/८९ उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक नुसार</p> <p>---- " ----</p> <p>---- " ----</p> <p>---- " ----</p> <p>---- " ----</p> <p>---- " ----</p> <p>---- " ----</p> <p>---- " ----</p>	
२४	आयुर्वेद विभाग	<p>श्री. एम.पी.बावणे,आयु.वि.अ.</p> <p>१) आयुर्वेद दवाखाने बाबत तांत्रिक अडचणी समजावून घेणे</p> <p>२) आयुर्वेद वेद्यांचा मासिक सभा घेणे</p> <p>३) आयुर्वेद्यांना कु. क. लसीकरण, साथरोग नियंत्रण कामी सत्यर्क राहण्याचे मार्गदर्शन करणे</p> <p>४) बोगस डॉक्टर शोध मोहिम सुरु ठेवणे त्याबाबत माहिती</p>	<p>आस्था-१/विअकर्तव्ये/७५७९/८२/८८ दि.१/९/८८ वि.अ.चे कर्तव्ये व जबबादारी अन्वये स.सं.आयुक्त कार्यालय विस्तार अधिकारी कार्यालय</p> <p>सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी यांचे पत्रक क्र सीआईएम/२०००/१३४८/प्रक्र १८३/२०००/अधिनियम मुंबई दि१९/८/२०००</p> <p>शानि एमएजी/२००५/९/प्रक्र/आरोग्य-३ दि.१९/३/२००५ अन्वये</p>	

		अदयावत ठेवणे	
२५	कुष्ठरोग विभाग	<p>डॉ जयवंत मोरे- प्रभारी सहा. संचालक, कुष्ठरोग, जळगांव</p> <p>१) कुष्ठरोग दुरीकरणे कार्य प्रा. आ. केंद्रामार्फत ध्येय साध्य करण्यासाठी तांत्रिक अडचणी समजून घेणे व मार्गदर्शन करणे</p> <p>२) जिल्हास्तरावरून कुष्ठरोग कार्यक्रमाबाबत वेळोवेळी होणा-या कार्यक्रमाचे नियोजन करणे व कार्यक्षेत्रात राबविणे,</p> <p>३) कुष्ठरोग निर्देशकानुसार अहवाल मागवणे व वरिष्ठांना संकलीत करून सादर करणे</p> <p>४) आरोग्य शिक्षणाद्वारे कार्यक्षेत्रात जनजागृती करणे</p> <p>५) कुष्ठरुग्णांचे जिल्हात सामाजिक / वैद्यकिय / आर्थिक पुर्तता करून कार्य राबविणे</p> <p>६) वैद्यकिय अधिकारी / आरोग्य कर्मचारी यांचा आढावा घेणे</p> <p>७) तांत्रिक पर्यवेक्षण करून मार्गदर्शन</p> <p>८) प्रा. आ. कें पर्यवेक्षण करणे</p> <p>९) मासिक त्रैमासिक अहवाल तयार करणे व वरिष्ठांना सादर करणे</p>	<p>स्थानिक/तालुका वै.अ यांचे कडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो व प्रा.आ.केंद्र/ तालुका स्तरावर कार्यवाही करणेत येते.</p> <p>कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ मोरे, अति. जि. आ. अ हे काम पहात असून, ते. नियोजन तसेच आढावा घेवून त्रुटीची पूर्तता करतात. दरमहा प्रा.आ.केंद्र स्तरावरून अहवाल प्राप्त करून ते वरिष्ठांना सादर केले जातात.</p> <p>आरोग्य शिक्षणाचे कार्यनिरंतर सुरु असून प्रा.आ.केंद्र स्तरावरून नियोजन होते. पी.ओ.डी. कॅम्प वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येवून एमसीआर, चप्पल औषधी देण्यात येतात.</p> <p>वैद्य.अधि. तसेच आ.सहा. यांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात येतो.</p> <p>तालुका अवैद्यकीय पर्यवेक्षक पर्यवेक्षण करतात.</p> <p>जिल्हा स्तरावरून एकत्रित अहवाल तयार करून ते वरिष्ठांना सादर केले जातात.</p>
२६	साथरोग विभाग	<p>डॉ. अमोल पाटील, साथरोग वैद्यकिय अधिकारी</p> <p>१) साथरोगाबाबत दरमहा जिल्हा स्तरा वर आढावा घेणेसाथउद्रेक ठिकाणी जावून सविस्तर चौकशी व प्रतिबंधात्मक उपाययोजना अमंलात आणणे</p> <p>२) पाणी नमुने तपासणी अहवाल संकलन करणेमासिक अहवाल / आठवडे अहवाल सादर करणे</p> <p>३) अन्नविषबाधा अहवाल सादर करणे व घटनास्थळी भेट देणे</p>	<p>अ.शा.पत्र ससंआसे/कक्ष-५८/२०५६९ दि.१८/६/९२ अन्वये दरमहा सभेत आढावा घेवून उद्रेक गावात प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते.</p> <p>अ.शा क्र पाणीनमुने/कक्ष-५८/१०३०३-४२ दि.२०/३/९२ अन्वये पाणी नमुने अहवाल संकलन करून सादर करणेत येते.</p> <p>प्र.क्र. कक्ष-५८/३७१७-९७ दि.२/२/९४ नुसार कार्यवाही करणेत येते.</p>
२७	सामान्य १	<p>श्री.पी.एल.राठोड, आरोग्य पर्यवेक्षक</p> <p>१) राष्ट्रीय आयोडीन न्यूनता</p>	<p>समाते/गतिका/तपासणी</p> <p>म.जि.आ.अ. आदेश दि. २२/२/९२</p>

		<p>विकार कार्यक्रम</p> <p>२) अनारोग्याबाबत तक्रारी</p> <p>३) लेप्टोस्पायरोसीस कार्यक्रम</p> <p>४) झोमाटिक डिसीज बिनशेती आरोग्य तपासणी / हॉटेल तपासणी अहवाल</p> <p>५) शुश्रूषागृह / प्रसुतीगृहे नोंदणी नुतनीकरण</p>	<p>क्र ससाआस/कक्ष-५८/५१६१ दिनांक २८/४/०४</p> <p>आयजीपी/१९१-६८९ दि.०६/०४/०५</p>	
२८	रादेनियो १	<p>श्री.पी.एल.राठोड, आरोग्य पर्यवेक्षक</p> <p>१) आदिवासी भागातील (नवसंजीवनी) कार्यक्रम जिल्हातील बृहत आराखडा</p> <p>२) बिनशेती प्रकरणे / हॉटेल तपासणी / सिनेमा तपासणी</p>	<p>शानि टीएसपी/१०९५-प्रक्र६ कार्यासन ६ मंत्रालय मुंबई दि. २२/५/९५</p>	
२९	जन्म मृत्यु विभाग	<p>श्री.व्ही.व्ही.बोंडे, सांख्यिकी पर्यवेक्षक (अतिरीक्त कार्यभार)</p> <p>१) नागरी जन्म मृत्यु नोंदणी योजना पर्यवेक्षण व अहवाल तपासणी व संगणकीकरण पर्यवेक्षण</p> <p>२) जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम २००० अंमलबजावणी व अडचणी सोडविणे मार्गदर्शन</p>	<p>जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ व महाराष्ट्र राज्य जन्म मृत्यु नियम २०००</p>	
३०	माता बाल संगोपण	<p>श्रीमती विद्या राजपुत डीपीएचएन (प्रतिनियुक्तीने)</p> <p>१) लसीकरण अहवाल प्रा. आ. कें. निहाय एकत्रीकरण करणे</p> <p>२) पोलीओ केसेसचा पाठपुरावा करणे</p> <p>३) माता मृत्यु व अर्भक मृत्यु दरमहा जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय यांच्याकडे दरमहा सभा मासिक लसीचा साठा अहवाल तसेच प्रगतीक अहवाल</p> <p>४) राष्ट्रीय प्रसुतीकालीन अर्थ सहाय्य योजना परिपत्रके काढणे व सर्व प्रा. आ. कें. यांना देणे</p>	<p>जा क्र राकुका/सोवमु/८११/कक्ष-९ दिनांक.१५/१०/१९९०</p> <p>परिपत्र क्र ६४ राज्य कुटूंब कल्याण विभाग ३, भाग-क व उपसंचालक आरोग्य, नाशिक मंडळ यांचे एसए/एमआयएस/ १९९७५/८० दिनांक ०८/११/१९८९ चे पत्र</p>	
३१	जावक टपाल	<p>श्री. कमलेश पाटील (क.स)</p> <p>१) आरोग्य विभागातील सर्व बाहेरगावी जाणारे टपाल</p>	<p>----- " -----</p>	

		<p>जावक विभागातून पोस्टाद्वारे पाठविण्यात येतात. आरोग्य विभागातील सर्व स्थानिक, सर्व शासकीय कार्यालयातील टपाल मुद्दाम बुकात नोंद घेवून त्याची स्वाक्षरी घेवून दप्तरी ठेवणे</p> <p>२) आरोग्य विभागातील स्थानिक खातेप्रमुखाचे टपाल स्थानिक बुकात नोंद घेवून दप्तरी नेले जाते</p>		
३२	आरोग्य समिती	<p>श्रीम. एम.एस.शिंदे, वरि.सहा.(अतिरीक्त कार्यभार)</p> <p>१) आरोग्य समिती जि. प. जळगांव सभेची नोटीस तसेच सभेबाबतची कार्यवाहीचे ठराव पुर्तता नोंदवही, सन्मा. सदस्याची भत्ते बिले, त्याची हजेरी बाबतची सर्व कामे तसेच इतिवृत्ता बाबतची कामे</p>	<p>महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ७८ अन्वये जिल्हा परिषदेने नियुक्त केलेली विषय समिती कामकाज चालविणे अधिसूचना महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग (कामकाज चालविणे) १९६६ अन्वये विषय समितीचे कामकाज चालविले जाते.</p>	
३३	मिटींग	<p>श्री. संजय भट- स्टेनो</p> <p>१) स्थायी समिती बाबतची पुर्तता</p> <p>२) जिल्हा परिषद सभेबाबतची पुर्तता कर्मचारी (आस्थापना / संबंधीत) यांचेकडून करुन जिल्हा परिषद सचिव यांचे कडे देणे</p> <p>३) तसेच वेळोवेळीच्या इतर जि.प. सभे ची नोंद ठेवणे व नोटीस बोर्डावर नोंदी ठेवणे या बाबतची सर्व कामे</p>	<p>महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ७८ अन्वये जिल्हा परिषदेने नियुक्त केलेली स्थायी समिती किंवा विषय समिती तसेच स्थायी समिती किंवा विषय समिती कामकाज चालविणे अधिसूचना महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग (कामकाज चालविणे) १९६६ अन्वये विषय समितीचे कामकाज चालविले जाते.</p>	
३४	आवक / शासकीय संदर्भ	<p>श्रीमती एम.के.पाटील, क सहा</p> <p>१) आरोग्य विभागात बाहेरुन आलेले सर्व टपालाची नोंद घेवून संबंधीत सर्व आस्थापना कर्मचारी यांना दणे</p> <p>२) दरमहा गोषवारा काढून दरमहाचा अहवाल सादर करणे</p> <p>३) शासकिय संदर्भ, म.लोकआयुक्त संदर्भ, कोर्टकेस संदर्भ, खातेप्रमुख संदर्भ, म.आयुक्त संदर्भ, विधानसभा तारांकीत प्रश्न संदर्भ, अ.शा.संदर्भ, म.आमदार संदर्भ, म.खासदार संदर्भ, म.पालकमंत्री संदर्भ, म.मंत्रीमहोदय संदर्भ या सर्व संदर्भाबाबतचे अहवाल सादर</p>	<p>---- “ ----</p> <p>म. मु. का. अ जि.प. जळगांव यांचे पत्र क्र साप्रवि/रवका/आरआर/१०/०५ दिनांक ०७/०२/२००५ नुसार</p>	

		करणे व संबंधित कर्मचाऱ्याकडून पुर्तता करुन घेणे. ४) म.मु.का.अ.जि.प.जळगांव यांचेकडून आरोग्य विभागास आलेले शासकिय संदर्भाबाबतचे पत्र संबंधित सर्व कर्मचारी यांना देऊन नोंद घेऊन सदर संदर्भाचे कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी म.मु.का.अ.जि.प.जळगांव यांना सादर करणे.		
३५	माहितीचा अधिकार	श्रीम. एम.एस.शिंदे, वरि.सहा.(अति.कार्यभार) माहितीच्या अधिकार बाबत म.जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे आलेले सर्व पत्र व्यवहार बाबतचे अर्जाची नोंद घेवून संबंधित कर्मचारी/ आस्थापना/ लेखा/तांत्रिक शाखेस देणे त्यांच्या कडून केलेल्या कार्यवाहीचा तपशिल घेवून दफ्तरी ठेवणे,	म.मु.का.अ.जि.प.जळगांव यांचे पत्र क्र. साप्रवि/रवका/आरआर/१०/०५ दि.७/२/२००५ नुसार	
३६	अभिलेख कक्ष	श्री.कमलेश पाटील, कनि.सहा. अभिलेख कक्षात जमा होणा-या नस्ताची वर्गवारी करुन अ, ब, क, क १ वर्गवारी प्रमाणे स्वतंत्र गट्टे बांधून पताका लावणे, कालावधी पूर्ण झालेवर अभिलेख नष्ट करणे आवश्यकतेनुसर आरोग्य विभागामधील कर्मचा-याना नस्त्या उपलब्ध करुन देणे	कोऑपरेशन अँड रुरस डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सचिवालय, मुंबई यांचे दि. ३०/०५/१९६४ चे पत्र तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये.	
३७	वाहन भांडार	श्री.राहुल शिंदे, कनि.सहा. आरोग्य विभागातील सर्व वाहनाचे कामकाज तसेच भांडार		
३८	औषधी भांडार	श्री.एस.ए.मराठे, औषध निर्माण अधिकारी आरोग्य विभागास प्राप्त झालेली औषधी/लसी यांचा एकत्रित औषधी साठा नोंद ठेवणे तसेच सर्व प्रा.आ.केंद्र स्तरावर औषधी/लसी वाटप करुन त्यांच्या नोंदी ठेवणे.		
३९	गटविमा	श्रीमती एस.डी.भिरुड, क.सहा. १) वार्षिक प्रशासन अहवाल ३) कार्यक्रम अंदाजपत्रक ४) म.आयुक्त/म.मु.का.अ.यांची तपासणीबाबतची संपुर्ण कार्यवाही करुन परिच्छेदाची पुर्तता करणे.		

		तसेच अनुपालन तयार करणे.		
४०	मानव विकास	श्री. बळीराम तोताराम सुर्यवंशी, आ.सहा संपुर्ण मानव विकास कार्यक्रमबाबत		
४१	कुपोषण	श्री. बापु दगडु वाघ, आ.सहा कुपोषणासंबंधी कामकाज, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना संबंधी कामकाज		
४२	प्रसिध्दी व इतर	श्री. मिलींद लोणारी, आ.सेवक प्रसिध्दी व वरिष्ठांनी सोपविलेले कामकाज पाहणे		
४३	प्रा.आ.केंद्र /उपकेंद्र भेट	श्री. नामदार बलदार तडवी, आ.सहा. प्रा.आ.केंद्र/उपकेंद्र भेट		
४४	जि.आ.अ. सभा	श्री. संजय भट, स्टेनो जि.आ.अ.यांचे सर्व सभांची पुर्वतयारी करणे, प्रा.आ.केंद्र/उपकेंद्र तपासणी		
४५	सभा इतिवृत्त	श्रीमती एच.के.टोकेकर, आरोग्य पर्यवेक्षक सर्व सभांचे इतिवृत्त तयार करणे		

कलम ४ (१) (b) (iii)

निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे

प्रकाशन (कामाचा प्रकार / नाव)

कामाचे स्वरूप	:	खालीलप्रमाणे
संबंधित तरतुद आणि	:	महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१
अधिनियमाचे नाव	:	शासनाने वेळोवेळी विषयानुसार विहित करून दिलेले नियम, आदेश.
नियम	:	
शासन निर्णय	:	
परिपत्रके	:	
कार्यालयीन आदेश	:	

अ. क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामसाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	आरोग्य विभागाकडील संवर्गाची जिल्हा परिषद स्तरीय आस्थापना		संबंधित कार्यसन व जि.आ.अ.जि. प	
२	() लेखा शिर्षांतर्गत व जि. प. स्व उत्पन्नाचे अनुदान वितरण व अर्थसंकल्प तयार करणे आणि झालेल्या खर्चाचा ताळमेळ घेणे	०१ वर्ष (माहे एप्रिल ते मार्च)	-- " --	
३	जि. प. आरोग्य विभागाकडील आस्थापना विषयक नस्तावर सा. प्र. विभागामार्फत म. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक ठरतील असे अभिप्राय	०७ दिवस	-- " --	
४	लोकशाही दिन प्रकरणे, भ्रष्टाचार निर्मूलुन प्रकरणे यांचे संकलन व ताळमेळ	०१ महिना	-- " --	
५	जि. प. मधील आरोग्य कर्मचा-यांचे ची पदे भरणे संदर्भात सरळसेवा भरती व पदोन्नतीमधील अनुशेषाची माहितीचे एकत्रिकरण	०१ महिना	-- " --	
६	आरोग्य विभागातील वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे व त्यास मंजूरी देणे व प्रसिध्द करणे	०१ महिना	-- " --	
७	शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणारे आदेशे परिपत्रक निर्णय यांच्या प्रती एकत्र करून अधिनस्त असलेल्या कार्यालयास निर्गमित करणे व स्थायी आदेश संकलने अदयावत ठेवणे	०८ दिवस	-- " --	
८	सा. प्र. वि कडील सूचनेप्रमाणे जि. प. कर्मचा-याचे सेवा प्रवेशोत्तर परिक्षेसंबंधी आवेदन पत्र भरून वरिष्ठांना सादर करणे.	०८ दिवस	-- " --	
९	आरोग्य कर्मचा-याचे प्रशिक्षणा बाबत आदेश निर्गमित करणे	०८ दिवस	-- " --	
१०	आरोग्य विभागा अधिनस्त कर्मचा-याचे अनाधिकृत गैरहजर राहणा-या कर्मचा-यांच्या विरुध्द कार्यवाही	०१ महिना	-- " --	

११	आरोग्य कर्मचा-यांची जेष्ठता सूची प्रसिध्द करणे संबंधीची कार्यवाही करणे व पदोन्नती संबंधीची कार्यवाही करणे	०१ महिना	-- " --	
१२	आरोग्य विभागांतर्गत कर्मचा-याचे गट बचत जोड विमा योजनेचे कामकाज	०८ दिवस	-- " --	
१३	आरोग्य कर्मचा-याची प्रा. आ. के. कडील सेवा निवृत्त / मयत कर्मचा-यांचे गट विमा योजनेची रक्कम मंजूरी	०१ महिना	-- " --	
१४	जि. प. सेवेत असतांना दिवंगत / अकाली सेवा निवृत्त होणा-या आरोग्य कर्मचा-याची माहिती तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणे संबंधीचे प्राप्त अर्ज वरिष्ठांना सादर करणे.	०८ दिवस	संबंधित कार्यसन व जि.आ.अ.जि. प	
१५	आरोग्य विभागातील कर्मचा-याचे मुळ सेवा पुस्तकासह दरमहा वेतन, प्रवासभत्ते त्यांचे वेतनाचे अर्थसंकल्पीय व खर्चाचे ताळमेळ तसेच त्यांचेशी संबंधित चौकशी प्रकरणे सादर करणे	०१ महिना	-- " --	
१६	म. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पदनावाने येणारे टपाल स्विकृती, नोंदणी व वितरण	०१ दिवस	-- " --	
१७	सन्मा. लोकप्रतिनिधी, मा. लोकायुक्त, शासन, मा. आयुक्त, इ. कडून येणारे टपाल सूचना यांचे एकत्रिकरण करुन अवलोकनार्थ ठेवणे	०१ दिवस	-- " --	
१८	आरोग्य विभागा अधिनस्त वाहनांची दुरुस्ती इंधन खर्च व निकाली साहित्याची विल्हेवाट लावणे	दुरुस्ती त्वरित, साहित्याची विल्हेवाट लिलावाद्वारे	-- " --	
१९	आरोग्य विभागांतर्गत अधिनस्त प्रा. आ. के.तील कामकाजाची तपासणी	०१ दिवस	-- " --	
२०	लेखा परिक्षण परिच्छेद पुर्तता करणे	१५ दिवस	-- " --	
२१	जिल्हा आरोग्य अधिकारी यांची दैनदिनी सादर करणे	०३ दिवस	-- " --	
२२	कार्यालयीन दुरध्वनी नोदवही नियंत्रण	०१ महिन्यात	-- " --	
२३	आरोग्य विभागाकडील न्यायालयीन प्रकरणांचे एकत्रिकरण, विभागीय चौकशी, निलंबन प्रकरणाची माहिती सादर करणे	०२ दिवस	-- " --	
२४	सेवा निवृत्त आरोग्य कर्मचा-याचे दरमहा प्रलंबित प्रकरणाचा पाठपुरावा करणे व माहिती वरिष्ठांना सादर करणे	त्वरित	-- " --	
२५	प्रलंबित लोकायुक्त, शासकीय, आयुक्त संदर्भाची माहिती वरिष्ठांना सादर करणे	उपलब्धतेनुसार त्वरित	-- " --	
२६	विषय समितीच्या सभेची माहिती तयार करणे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सभेची अथवा ते घेणा-या सभाचे विषयानुसार माहिती सादर करणे	०१ महिन्यात	-- " --	

२७	आरोग्य विभागातील कर्मचा-याचे, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, याचे दरमहाचे वेतन व भत्ते रक्कम वितरण व रोख नोंदवही हाताळणे	त्वरित	-- " --	
२८	आरोग्य कर्मचा-याचे तसेच स्विपर सेवानिवृत्त कर्मचा-याचे निवृत्ती वेतन व तदनुषंगीक लाभ मंजूर करणे	मुदतीत	-- " --	
२९	दैनंदिन कामकाजासाठी लागणारे साहित्य स्टेशनरी खरेदी	०१ महिना	-- " --	
३०	प्रा. आ. केंद्रांना लागणारे औषधाचे वाटप, खरेदी इ. बाबतचे कामकाज	०१ महिना	-- " --	
३१	अभिलेख कक्षात जमा होणा-या नस्तांची वर्गवारी करून स्वतंत्र कक्षात गट्टे बांधून रॅकवर ठेवणे, वर्गवारी नुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर अभिलेख नष्ट करणे. आवश्यकतेनुसार आरोग्य विभागातील कर्मचा-यांना नस्त्या उपलब्ध करून देणे	मुदतीत	-- " --	
३२	जि. प.सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा, आरोग्य समितीच्या सभेच्या इतिवृत्तानुसार पुर्तता करणे	त्वरित	-- " --	
३३	वैद्यकिय बिल	७ दिवस	-- " --	
३४	रा.दे.नि.यो.- हॉटेल, सिनेमागृह, एन.ए. प्रकरणे, नवीन प्रा.आ.केंद्र/उपकेंद्र निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव शासनास सादर करणे	७ दिवस	-- " --	
३५	साथरोग- साथरोगाबाबत चौकशी व प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे, पाणी नमुने तपासणी अहवाल सादर करणे, अन्न विषबाधा अहवाल सादर करणे	त्वरित	-- " --	
३६	जन्म मृत्यु- जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम २००० ची अंमलबजावणी करणे	त्वरित	-- " --	
३७	माता बाल संगोपन- माता मृत्यु अहवाल, अर्भक मृत्यु अहवाल सादर करणे	त्वरित	-- " --	
३८	औषधी भांडार – जिल्हयात लागणारी आवश्यक ती पुरेशी औषधी शासन नियमानुसार उपलब्ध ठेवणे	त्वरित	-- " --	
३९	कुटुंबकल्याण- कॅम्पचे नियोजन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करणे, कुटुंब कल्याण असफल केसेस, कोर्ट केसेस, सावित्रीबाई फुले कल्याण योजनेच्या लाभाबाबत	त्वरित	-- " --	

कलम ४ (१) (b) (iv) नमुना (अ)

नमुन्यांमध्ये कामाचे प्रकटीकरण

आरोग्य विभागा अंतर्गत सांख्यिकी विभागाच्या कार्यपूर्तीसाठी जिल्हासाठी विहित केलेले निकष
संघटनांचे लक्ष (वार्षिक) उद्दिष्टे २०१६-२०१७

अ. क्र.	कर्तव्य / कृती	उद्दिष्टे (जिल्हासाठी)	आर्थिक उद्दिष्टे (रुपयात)	अभिप्राय
राष्ट्रीय कुटुंब कल्याण / माताबाल संगोपन कार्यक्रम				
१	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया	२२५००	१२९१८	सदर राष्ट्रीय कार्यक्रमाचे आर्थिक नियंत्रण संबंधित कार्यक्रम प्रमुखामार्फत केले जाते.
२	तांबी	१६६१२	९२३६	
३	डीटीपी ३	६७८२८	-	
४	पोलिओ ३	६८३८५	-	
५	बीसीजी	६७८२८	७३०८३	
६	गोवर	६७८२८	६६९१५	
७	जिवनसत्व पहिला	६७८२८	७२७०४	
८	डीटीपी बुस्टर	६६५२८	६२४४१	
९	पोलीओ बुस्टर	६६५२८	६२६४६	
१०	जिवनस्तव दुसरा	-	-	
११	डी टी ५ वर्षे	६६५२८	५५७९६	
१२	टी टी १० वर्षे	८४०७९	६१९०७	
१३	टी टी १६ वर्षे	७६०७१	५८६२४	
१४	एकुण गरोदर माता नोंदणी	७२९७५	७४२०९	
१५	गरोदर माता नोंदणी १२ आठवड्यापूर्वी	६५६७७	६३८१५	
१६	टी टी माता	६५६७७	६४३०६	
१७	पा ना बालके	-	-	

कलम ४ (१) (b) (iv) नमुना (ब)

कार्यालयाने कर्तव्य व कार्यपूर्तीसाठी निश्चित केलेली समय मर्यादा

प्रत्येक कामाची कालमर्यादा :-

अ. क्र.	काम / कार्य	दिवस / तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया	वार्षिक मार्च २०१७	वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. कें. (सर्व) जि जळगांव	जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगांव
२	तांबी	---- " ----	---- " ----	---- " ----
३	डीटीपी ३	---- " ----	---- " ----	---- " ----
४	पोलिओ ३	---- " ----	---- " ----	---- " ----
५	बीसीजी	---- " ----	---- " ----	---- " ----
६	गोवर	---- " ----	---- " ----	---- " ----
७	जिवनसत्त्व पहिला	---- " ----	---- " ----	---- " ----
८	डीटीपी बुस्टर	---- " ----	---- " ----	---- " ----
९	पोलीओ बुस्टर	---- " ----	---- " ----	---- " ----
१०	जिवनसत्त्व दुसरा	---- " ----	---- " ----	---- " ----
११	डी टी	---- " ----	---- " ----	---- " ----
१२	टी टी १० वर्षे	---- " ----	---- " ----	---- " ----
१३	टी टी १६ वर्षे	---- " ----	---- " ----	---- " ----
१४	एकूण गरोदर माता नोंदणी	---- " ----	---- " ----	---- " ----
१५	गरोदर माता नोंदणी आठवडयापूर्वी	---- " ----	---- " ----	---- " ----
१६	टी टी माता	---- " ----	---- " ----	---- " ----
१७	पा ना माता	---- " ----	---- " ----	---- " ----
राष्ट्रीय हिक्ताप व हत्ती रोग निर्मुलन कार्यक्रम				
१	प्रत्यक्ष रक्त नमुने गोळा करणे	---- " ----	---- " ----	जिल्हा हिक्ताप अधिकारी/जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.जळगांव
२	अप्रत्यक्ष रक्त नमुने गोळा करणे	---- " ----	---- " ----	---- " ----
कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम				
१	व्हजायबल डीफॉरमेटी अमंग	---- " ----	---- " ----	सहा.संचालक, कुष्ठरोग
सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम				
१	नवीन थुंकीदुषित रुग्ण शोधणे	---- " ----	---- " ----	जिल्हा क्षयरोग अधिकारी
२	थुंकी अदुषित रुग्ण शोधणे	---- " ----	---- " ----	---- " ----
३	एक्द्रा पल्रमनरी केसेस	---- " ----	---- " ----	---- " ----
अंधत्व नियंत्रण कार्यक्रम				
१	मोतिबिंदू शस्त्रक्रिया	---- " ----	---- " ----	जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (अ)

आरोग्यमधील कामाशी संबंधित नियम / अधिनियम.

अनु.क्र .	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय (असल्यास)
१	आस्थापनाविषयक बाबी व आरोग्य विषयक समितीचे कामकाज . आरोग्य सेवेशी संबंधित योजनांचे कामकाज	१) Ord. No. ZP 1162 VI-A दिनांक ११/१०/६२. २) प्र.क्र. प्रसुधा/११८६/प्र.-५५ /०३, दि. ३१ मार्च १९८६	

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (ब)

आरोग्य मधील कामाशी संबंधित शासन निर्णय.

अनु.क्र.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	आस्थापनाविषयक बाबी व आरोग्य विषयक समितीचे कामकाज आरोग्य सेवेशी संबंधित योजनांचे कामकाज	१) Ord. No. ZP 1162 VI-A दिनांक ११/१०/६२. २) प्र.क्र. प्रसुधा/११८६/प्र.-५५ /०३, दि. ३१ मार्च १९८६	

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (क)

आरोग्यमधील कामाशी संबंधित परिपत्रके.

अनु.क्र .	शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	आस्थापनाविषयक बाबी व आरोग्य विषयक समितीचे कामकाज आरोग्य सेवेशी संबंधित योजनांचे कामकाज	१) Ord. No. ZP 1162 VI-A दिनांक ११/१०/६२. २) प्र.क्र. प्रसुधा/१९८६/प्र.-५५ /०३, दि. ३१ मार्च १९८६	

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (ड)

आरोग्यमधील कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके.

अ. क्र	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय
१	कार्यालयीन कामकाजाबाबत	साप्रवि/रवका/आरआर/५९६/०३, दि.२८/११/०३	
२	कार्यालयाशी निगडीत बाबी	साप्रवि/रवका/आरआर/३१/०४, दि.१९/१/०४	
३	गोपनीय अहवाल नस्त्या बाबत.	साप्रवि/रवका/आरआर/५७/०४, दि. ३/२/०४	
४	म. विभागीय आयुक्त नाशिक यांची भेट	साप्रवि/रवका/आरआर/१०९/०४, दि.२०/२/०४	
५	दि.२४/२/०४ रोजी होणा-या संपाबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/११०/०४, दि.२३/२/०४	
६	बदली-पात्र कर्मचा-यांची माहिती.	साप्रवि/रवका/आरआर/७८/०४, दि.२५/२/०४	
७	अतिउत्कृष्ट कामासाठी आगवू वेतनवाढी मंजूर करणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/१४४/०४, दि. ६/३/०४	
८	विभागीय आयुक्त नाशिक यांची भेट.	साप्रवि/रवका/आरआर/१६३/०४, दि.१५/३/०४	
९	लोकसभा सार्वत्रिक निवडणुक - २००४	साप्रवि/रवका/आरआर/१२९/०४, दि.३/३/०४	
१०	जिल्हा परिषद, कर्मचा-यांच्या सर्वसाधारण बदल्याबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/३९१/०४, दि.१४/६/०४	
११	जिल्हा परिषद, कर्मचा-यांच्या सर्वसाधारण बदल्याबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४१३/०४, दि.२४/६/०४	
१२	वैद्यकीय बीलाबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४६३/०४, दि.१६/७/०४	
१३	जिल्हा परिषद कर्मचा-यांचा कार्यभार बदलणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४६९/०४, दि. १७/७/०४	
१४	परिपत्रक, बदल्या झालेल्या कर्मचा- यांना कार्यमुक्त करणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४७४/०४, दि.२०/७/०४	
१५	प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचा-यांची माहिती.	साप्रवि/रवका/आरआर/५०७/०४, दि.३१/७/०४	
१६	आकृतीबंधात शुध्दीपत्रक काढणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/६५७/०४, दि.११/१०/०४	
१७	आगवू वेतनवाढी मंजूर करणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/६६७/०४, दि.११/१०/०४	
१८	कार्यालयीन आदेश नस्त्या सादर करणेबाबत पध्दत.	साप्रवि/रवका/आरआर/९४/०५, दि.१८/२/०५	
१९	सुधारीत आकृतीबंधानुसार मंजूर पदाबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/९३/०५, दि.१८/२/०५	

२०	कार्यालयीन आदेश नस्त्या सादर करणेबाबत. पध्दत.	साप्रवि/रवका/आरआर/९४/०५, दि.१८/२/०५	
२१	पदोन्नतीचे प्रस्तावाबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/९७/०५, दि.२५/२/०५	
२२	माहितीचा अधिकार २००२ अंमलबजावणी बाबत.	साप्रवि/रवका/आरआर/२००/०५, दि.२१/४/०५	
२३	जिल्हा परिषद कर्मचा-यांचा कार्यभार बदलणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/२३४/०५, दि.२५/४/०५	
२४	कार्यालयात येण्याबाबत वक्तशीरपणा	साप्रवि/रवका/आरआर/३१४/०५, दि.२०/५/०५	
२५	मा. विभागीय आयुक्त नाशिक यांची भेट.	साप्रवि/रवका/आरआर/३३९/०५, दि.२५/५/०५	
२६	मुख्यालय न सोडणेबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४२१/०५, दि. १५/६/०५	
२७	तातडीच्या नस्तीवर " अति तात्काळ " असे पताका लावणे बाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४३०/०५, दि.२२/६/०५	
२८	अपंग कर्मचा-यांच्या समस्याबाबत.	साप्रवि/रवका/आरआर/४२९/०५, दि.२२/६/०५	
२९	महाराष्ट्र माहितीचा अधिकार २००२ नुसार झालेल्या अर्जावरील कार्यवाही	साप्रवि/रवका/आरआर/४६४/०५, दि.४/७/०५	
३०	परिपत्रक, महाराष्ट्र माहितीचा अधिकार २००२ नुसार कार्यवाही करणे.	साप्रवि/रवका/आरआर/४६५/०५, दि.४/७/०५	
३१	पंचायत राज समिती लेखा प्रशिक्षण पुनर्विलोकन अहवाल व वार्षिक प्रशासन अहवालावरील प्रश्नावली बाबत.	साप्रवि/रवका/आरआर/५८९/०५, दि.१२/८/०५	
३२	पंचायती राज समितीच्या भेटी बाबत.	साप्रवि/रवका/आरआर/६०९/०५, दि.२८/८/०५	
३३	प्रतिनियुक्ती बाबत	साप्रवि/रवका/आरआर/७०३/०५, दि.३/१०/०५	
३४	जिल्हा परिषदेमधील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांची संपुर्ण माहिती.	साप्रवि/रवका/आरआर/८२७/०५, दि.२८/११/०५	
३५	जिल्हा परिषद / स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवावयाच्या विषयाबाबत. ..	जा.क्र.साप्रवि/परिषद/आरआर/११३०/०५, दि.१/९/२००५	
३६	अनुसुचीत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या उमेदवारांच्या जातीचे प्रमाणपत्र तपासणी बाबत.	जा.क्र.साप्रवि/आस्था-११/प्रमाणपत्र-पडताळणी/०३, दि.१८/१०/०३	
३७	अनुसुचीत जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांच्या जातीचे प्रमाणपत्र तपासणी बाबत.	जा.क्र.साप्रवि/आस्था-११/प्रमाणपत्र-पडताळणी/०३, दि.१८/१०/०३	
३८	बिंदुनामावलीचा वापर करण्यासंबंधी सुचना	जा.क्र.साप्रवि/रवका/१९९/१२ दि.१३/६/१२	
३९	मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेस मुदतवाढ देण्याबाबत	जा.क्र.साप्रवि/रवका/२१०/१२ दि.१३/६/१२	

४०	अपंग व्यक्ती(समान संधी हक्काचे संरक्षण व संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ बाबत चर्चा	जा.क्र.साप्रवि/रवका/२२६/१२ दि.९/७/१२	
४१	दिनांक २३ मार्च २०११ चे शासन परिपत्रक म.उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद न्यायप्रविष्ट असल्याबाबत सर्व विभागप्रमुख यांना लेखी निर्देश देणेबाबत	जा.क्र.साप्रवि/रवका/२३०/१२ दि.१७/७/१२	
४२	जि.प.मधील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेमधुन राज्य शासन महानगरपालिका -नगरपालिका व इतर शासनमान्य संस्थांमध्ये सेवा वर्ग करणेबाबत	जा.क्र.साप्रवि/रवका/२४५/१२ दि.४/८/१२	
४३	जिल्हा परिषदांची स्वयंसंपादीत उत्पन्नातुन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या केलेल्या नेमणुकांबाबत	जा.क्र.साप्रवि/रवका/२४३/१२ दि.२/८/१२	
४४	राज्यातील जिल्हापरिषदेअंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ च्या भरती प्रक्रियेमध्ये मुलाखत न घेण्याबाबत	जा.क्र.साप्रवि/रवका/२५३/१२ दि.१६/८/१२	
४५	सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना मुलगा नसतांना त्यांनी एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करून घेतल्यास त्याच्या मुलींकरिता विशेष प्रोत्साहनात्मक योजना.	शा.नि./साफुयो/२००४/१५११/प्र.क्र./९७/कु.क. ३, मंत्रालय मुंबई, दि.२४/४/२००७	
४६	पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य साथरोगांच्या उद्रेकाबाबत करावयाची उपाययोजना	शा.नि.परिपत्रक, डब्ल्युएक्स एम-२०१२/ प्र.क्र.१०७/पा.पु.-१२, दि.८/६/१२	
४७	राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकष व कार्यप्रणाली	शा.नि.क्र.डब्ल्युवयुएम/२०१०/प्र.क्र./९०/ पा.पु.-१२, दि.२९/८/१२	
४८	मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारीत योजना राबविणे	क्र.माविमि-२०१०/प्रक्र.८१/का.१४१८ दि.१९/०७/२०११	
४९	महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांमध्ये नविन योजनांचा समावेश करणेबाबत.	क्र.माविका २०१३/प्रक्र.०४/का.१४१८ दि.२४/०७/२०१३	
५०	मा.वि.कार्यक्रम २०१२-२०१३ आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचनाबाबत	क्र.माविका २०१३/प्रक्र.२१/का.१४१८ दि.३/१२/२०१३	
५१	मा.वि कार्यक्रमांतर्गत अनु.जाती/अनु जमाती/दा.रे.खा बाळंत महिलेला देण्यात येणाऱ्या बुडीत मजुरीत वाढ करणेबाबत	क्र.माविका-२०११/प्रक्र.१०८/का.१४१८ दि.१७/०२/२०१४	

५२	मानव विकास कार्यक्रम सन २०१४-२०१५ या वर्षात पुढे चालू ठेवण्याबाबत	क्र.माविका २०१४/प्रक्र.३७/का.१४१८ दि.२९/०३/२०१४	
५३	पावसाळ्यात उदभवणाऱ्या जलजन्य साथ उद्रेकाबाबत करावयाच्या उपाययोजना	शासन परिपत्रक क्युक्युएम २०११/प्रक्र. १५/पापु १२ दि.२०/०५/२०११	
५४	राज्यात पिण्याच्या पाण्याच्या शुध्दीकरणाकरीता करावयाच्या उपाययोजना	शासन परिपत्रक डब्ल्युक्युएम २००८/प्रक्र.७/पापु १२ दि.१०/०६/२००८	
५५	ग्रामस्तरावरील ग्राप पा.पु व स्व व ग्राम आरोग्य समिती यांचे विलनीकरून या विषयाची ग्रामस्तरावर ग्राप आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अशी एकच समिती गठीत करणेबाबत	शा.नि.क्र.ग्रा पा पु १००६/प्रक्र.३६९/पापु ७ दि.६/१२/२००६	
५६	पावसाळ्यात उदभवणाऱ्या जलजन्य साथ उद्रेकाबाबत करावयाची उपाययोजना	शासन परिपत्रक डब्ल्युक्युएम २०१२/ प्रक्र.१०७/पापु-१२ दि.७/०६/२०१२	
५७	पावसाळ्याच्या तोंडावर साथरोग परिस्थितीत प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक ती पुर्व तयारी करणेबाबत	मा.संचालक यांचेकडील पत्र जाक्र./समासे/साथरोग/मान्सुनपुर्व तयारी/कक्ष-६/२२११-२३३३/१५ दि.२०/०६/२०१५	
५८	राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकष व कार्यप्रणाली	शासन परिपत्रक डब्ल्युक्युएम २०१०/प्रक्र.१९०/पापु १२/दि.१०/१०/१२	
५९	राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्रांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकष व कार्यप्रणाली	शासन परिपत्रक डब्ल्युक्युएम २०१०/ प्रक्र.१९०/पापु १२ दि.१०/१०/१२	
६०	राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकष व कार्यप्रणाली	शासन निर्णय डब्ल्युक्युएम २०१०/प्रक्र.१९०/पापु १२ दि.२९/०८/२०१२	
६१	एनआरएचएम प्रकल्प अंमल बजावणी आराखडा सन २०१५-१६	मा.आयुक्त (कु क) तथा संचालक श.आ.अ मुंबई यांचेकडील जा.क्र. राआसोम/राकाव्य/सुधारीत /पीआयपी २०१५-१६/४८८२०-४९०२२/१५ दि.२१/१०/२०१५	
६२	रा.आ.अभियान अंतर्गत भाड्याच्या आणि स्वतःच्या वाहनाच्या शासकीय कामासाठी वापराबाबत	रा.आ.सो/काव्यक/भा.वा.वापर/९१०२-९२९७/१५ दि.३०/०४/२०१५	
६३	एनआरएचएम प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मार्गदर्शक सुचना	मा.आयुक्त (कु.क.) तथा संचालक, रा.आ.अ.मुंबई यांचेकडील जा.क्र.राआसोम/राकाव्य/सुधारीत पीआयपी २०१५-१६/४८८२०-४९०२२/१५ दि.२१/१०/१५	
६४	एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन दरमहा १ तारखेस अदा करणेबाबत	जा.क्र.राआओ/आस्था/मानधन/६०९८०-१२५४/१४-१४ दि.१०/१२/१४	

६५	कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती /पुर्ननियुक्ती आणि त्यांच्या प्रशासकीय बाबीबाबत मार्गदर्शक सुचना	क्र.राआसो/आस्था/आसू/कंत्राटी कर्मचारी/५२६६४-८५७/२०१४ दि.२१/११/२०१४	
६६	सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षातील चालु कंत्राटी कालावधीचे प्रलंबित ८ टक्के मानधन वाढविणेबाबत	क्र.राआसे/आस्था८/मानधनवाढ(२०१४-२०१५)/५४१६९-३९७/१४ दि.२४/११/१४	

कलम ४ (१) (ब) (vi)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव या कार्यालयातील दस्ताऐवजांची वर्गवारी.

अ क्र.	विषय	दस्तऐवजाचा प्रकार नस्ती/ मस्टर/नोंदपुस्तक , व्हाउचर इ.	प्रमुख बाबींच्या तपशिलसह	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	हजेरीपट (मस्टर)	मस्टर	आरोग्य मधील कर्मचा-यांची दैनंदिनी.	१ वर्ष
२	लेट मस्टर	मस्टर	उशिरा आलेल्या कर्मचा-यांची स्वाक्षरी करणेसाठी व नोंद घेणेसाठी.	१ वर्ष
३	हालचाल नोंदवही	नोंदपुस्तक	कार्यालयीन कामकाजाची कार्यालय सोडण्यापूर्वी नोंद घेणेसाठी.	१ वर्ष
४	पदोन्नती बाबत	नस्ती	आरोग्य विभागातील संवर्गातील पद वरिष्ठ संवर्गात विहित कर्मचा-यांना नियमानुसार पदोन्नती निवड समितीने मान्यतेने पदोन्नती देणेसाठी.	३० वर्ष
५	शिकावू काळ मंजूरी	नस्ती	आरोग्य कडील संवर्गातील नामनिर्देशनाने नेमणुकी दिलेल्या कर्मचा-यास एक वर्षाचा कामकाजाचा काळ पूर्ण झालेनंतर व विहित अटी व शर्तीची पूर्तता झालेनंतर शिकावू काळ मंजूर करणे व वेतनश्रेणीतील प्रथम वेतनवाढ देणेस मान्यता देणेसाठी.	१० वर्ष
६	आगावू वेतनवाढी मंजूरी	नस्ती	आरोग्य कडील संवर्गातील कर्मचा-याना विहित नियमानुसार निवड समितीचे मान्यतेने अत्युत्कृष्ट कामकाजासाठी आगावू वेतनवाढी मंजूरीसाठी.	३० वर्ष
७	वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूरी	नस्ती	आरोग्य कडील संवर्गातील ज्या कर्मचा-यांची १२ वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे व त्यांची इतर इतर अटी शर्तीची पूर्तता झाली आहे त्यांना पदोन्नती निवड समितीमध्ये मान्यतेने पदोन्नती साखळीतील वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी मंजूरीसाठी.	३० वर्ष
८	बिंदू नामावली नोंदवही व आरक्षण टक्केवारी नोंदवही	नोंदपुस्तक	आरोग्य कडील संवर्गातील मागासवर्गीयांच्या सरळसेवा भरती व पदोन्नतीमधील आरक्षण, अनुशेष भरून काढणेसाठी. (संवर्गनिहाय)	३० वर्ष
९	कार्यरत कर्मचा-यांची नोंदवही	नोंदपुस्तक	आरोग्य कडील संवर्गामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी कोणकोणत्या कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत व सदर कर्मचा-यांविषयीचा थोडक्यात तपशील कळावा यासाठी.	३० वर्ष

१०	आगावू वेतनवाढी मंजूर केलेल्या कर्मचा-यांची माहितीची नोंदवही	नोंदपुस्तक	आरोग्यकडील संवर्गातील कोणत्या कर्मचा-यांना यापूर्वी अत्युत्कृष्ट कामासाठी आगावू वेतनवाढी मंजूर केल्या आहेत त्याची एकाच वेळी माहिती कळावी यासाठी	३० वर्ष
११	वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केलेल्या कर्मचा-यांचे माहितीची नोंदवही	नोंदपुस्तक	आरोग्य कडील संवर्गातील कोणत्या कर्मचा-यांना यापूर्वी १२ वर्षांचे नियमित सेवेनंतर पदोन्नती साखळीतील वरिष्ठ पदाची अथवा परिशिष्टातील वेतनश्रेणी मंजूर केली आहे त्याची एकाच वेळी माहिती कळावी यासाठी.	३० वर्ष
१२	सरळसेवा भरती बाबत	नस्ती	आरोग्य कडील संवर्गातील जी पदे नामनिर्देशनाने (अथवा निवडीने) भरावयाची आहेत त्यासंबंधीती कार्यवाही करणेसाठी.	३० वर्ष
१३	रजा मंजुरी	नस्ती	आरोग्यमधील कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणेसाठी तसेच साप्रविकडील संवर्गातील कर्मचा-यांची दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीची रजा मंजूर करणेसाठी.	३० वर्ष
१४	एक वर्षावरील कालावधीचे प्रवास भत्ते देयकास मंजुरी	नस्ती	प्रा. आ. कें. कडील आरोग्यचे संवर्गातील कर्मचा-यांचे एक वर्षावरील कालावधीचे प्रवासभत्ते देयके प्रदानास मंजुरी देणेसाठी	१० वर्ष
१५	गोपनीय अहवाल नस्ती	नस्ती	आरोग्यकडील संवर्गातील कर्मचा-यांचे कामकाजाचे मुल्यमापन.	कायमस्वरूप ी
१६	शिस्तभंगाचे कारवाईबाबत.	नस्ती	आरोग्य कडील संवर्गातील कर्मचा-यांचे गैरशिस्ती, गैरवर्तणुकीप्रकरणी तसेच न्यायालयीन प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई / विभागीय चौकशीची कार्यवाही करणेसाठी.	१० वर्ष
१७	जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत	नस्ती	आरोग्यकडील संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची दरवर्षी १ जानेवारीची स्थितीदर्शक तात्पुरती व अंतीम जेष्ठता सुची प्रसिध्द करणेसाठी.	१० वर्ष
१८	बदल्यांबाबत	नस्ती	शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार साप्रविकडील संवर्गातील कर्मचा-यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी.	१० वर्ष
१९	संदर्भ नोंदवही व प्रकरण नोंदवही	नोंदपुस्तक	कार्यासननिहाय ठेवलेले असतात. कार्यासनाकडे प्राप्त होणा-या सर्व पत्र / टपाल प्रथम संदर्भ नोंदवहीमध्ये नोंदविले जावून त्यानंतर सदर	१० वर्ष

			संदर्भाबाबत योग्य ती कार्यवाही केले जाते. एखादे संदर्भ / प्रकरणे हे किती काळ प्रलंबित राहिल्यास ते प्रकरण नोंदवहीमध्ये नोंदण्याची व पाठपुरावा करण्याची कार्यवाही केली जाते.	
२०	वार्षिक प्रशासन अहवाल	नस्ती	जिल्हा परिषदेच्या आरोग्य विषयक योजनांविषयी दरवर्षी वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून त्यास आरोग्य समितीचे सभेची मान्यता घेणे व साप्रविकडेस सादर करणे.	१० वर्ष
२१	पंचायत राज समितीची प्रश्नावली	नस्ती	वार्षिक प्रशासन अहवालावरील आरोग्य विषयक पंचायत समितीचे प्रश्नावली संबंधीची माहिती सर्व प्रा. आ. कें. कडून संकलीत करून साप्रवि मार्फत शासनास सादर करणेची कार्यवाही	१० वर्ष
२२	लोकशाही दिन प्रलंबित प्रकरणे	नोंदपुस्तक	प्रत्येक महिन्यास पहिल्या सोमवारी लोकशाही दिनी प्राप्त होणा-या तक्रारीची अर्जाची नोंद घेवून संबंधीत आस्थापनाच्या पुर्ततेचा पाठपुरावा करणेसाठी.	१ वर्ष
२३	मागास वर्गीयांचा अनुशेष व रिक्त पदे	नस्ती	मागासवर्गीयांच्या सरळसेवा भरती व पदोन्नती मधील अनुशेषाची माहिती तसेच रिक्त पदांची, अपंगाची माहिती संकलित करून वरिष्ठांना पाठविणे.	१० वर्ष
२४	जातीचे वैधता प्रमाणपत्रा बाबत	नस्ती	सरळसेवा भरतीने / पदोन्नतीने नेमणुक केलेल्या कर्मचा-यांचे जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणेसाठी प्रा. आ. कें. कडील कर्मचा-यांना सुचना देणे.	१० वर्ष
२५	सुधारीत अंदाजपत्रक (शासकीय योजना)	नस्ती	चारमाही, आठमाही, अकरामाही आणि शासकीय योजनांचे मुळ अंदाजपत्रक तयार करून अर्थ विभागास सादर करणेसाठी.	३० वर्ष
२६	सुधारीत अंदाजपत्रक (जि.प. खर्च)	नस्ती	मुळ व सुधारीत अंदाजपत्रक तयार करून अर्थ विभागास सादर करणेसाठी.	३० वर्ष
२७	खर्चाची नोंदवही नमुना नं. १४	नोंदपुस्तक	शासकीय खर्चाचे व जि.प. व आरोग्य चे योजनांचे खर्चाच्या नोंदी घेवून अर्थ विभागाकडे ताळमेळ घेणे.	०५ वर्ष
२८	वार्षिक लेखा	नस्ती	दरवर्षाच्या खर्चाचा वार्षिक लेखा तयार करून अर्थ विभागास सादर करणे.	०५ वर्ष
२९	कार्यक्रम अंदाजपत्रक	नस्ती	कार्यक्रम अंदाजपत्रक संबंधीत कर्मचा-यांकडून माहिती संकलित करून अर्थ विभागास सादर करणे.	१ वर्ष

३०	वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्ती	नस्ती	कर्मचा-यांचे अथवा त्यांचे कुटुंबातील व्यक्तीचे आजारपणाचे वैद्यकीय देयकाची प्रतिपुर्तीस तसेच इतर विभागाकडील कर्मचा-याचे देयके पडताळणी करून अर्थ विभागाकडून पडताळणी करून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेणेसाठी.	३० वर्ष
३१	स्थायी आदेश संकलने	नस्ती	शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणारे आदेश, निर्णय, परिपत्रक इत्यादीच्या प्रती सर्व प्रा. आ. कें. यांना वितरीत करून मुळ प्रत दिनांकक्रमाने लावून अनुक्रमणिका व नस्ती अद्यावत ठेवणे. त्यामुळे विविध कार्यालया कडील विषयानुसार आवश्यकतेप्रमाणे त्वरेने उपलब्ध करून देणे शक्य होते.	कायमस्वरूप ी
३२	भ.नि.नि. खात्यातील रक्कम / अग्रीम देणेबाबत	नस्ती	प्रा. आ. केंद्राकडील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांचे त्यांचे भ.नि.नि. खात्यातून अग्रीम / रक्कम काढणेसाठीचे प्रस्ताव प्राप्त झालेनुसार त्यास मंजुरी देणेसाठी.	१० वर्ष
३३	अतिरिक्त वेतन मंजुरीबाबत	नस्ती	आरोग्य कर्मचा-यांनी अतिरिक्त कार्यभार सांभाळलेबाबत प्रस्ताव प्राप्त झालेनुसार त्यांना अतिरिक्त वेतन देणेस मंजुरीसाठी.	३० वर्ष
३४	आंतर जिल्हा बदली	नस्ती	आरोग्य कर्मचा-यांचे आंतर जिल्हा बदलीसाठी प्रस्ताव पाठविणे, सामावून घेणेस मान्यता देणे, यासंदर्भात रिक्त पदांची माहिती शासनास सादर करणे, इत्यादी.	३० वर्ष
३५	आकृतीबंधा मध्ये सुधारणा करणेबाबत	नस्ती	शासनाने मंजुर केलेल्या सुधारीत आकृतीबंधा मध्ये सुधारणा करणेसाठी /शुध्दीपत्रक काढणे ची एड्ड त्रित प्रस्ताव शासनाकडेस सादर करणे साठी तसेच रद्द झालेल्या पदानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचा-यांचा प्रस्ताव सादर करणेबाबत	१० वर्ष
३६	विधानमंडळाचे अधिवेशन	नस्ती	विधानमंडळाचे अधिवेशन सुरु होणेपूर्वी घ्यावयाचे काळजीबाबत सर्व कार्यालयांना सुचना देणेसाठी.	१ वर्ष
३७	म.मु.का.अ. यांचे दैनंदिनीसाठीचे माहिती.		प्रपत्र ३,४,५,६ या नमुन्यांतील माहिती म. मु.का.अ. यांचे दैनंदिनीसाठी आवश्यक असल्याने एड्ड त्रित करून पाठविणे.	१ वर्ष

३८	रोजकिर्द (कॅश बुक) नमुना नं. ११ व १२	नोंदपुस्तक	गट बचत जोड विमा योजनेचे प्राप्त होणारे धनादेश / धनाकर्ष यांची एड्ड त्रित वर्गणी करून दरमहा एल.आय.सी. नाशिड्ड येथे पाठविणे, सदर यैजनेतून कमी सभासदांना रक्कम वितरीत करणे.	कायमस्वरूप ी
३९	गट बचत जोड विमा योजनेची सभासदांची माहिती.	नस्ती	गट बचत जोड विमा योजनेचे सभासद झालेल्या कर्मचा-यांचे कोड व परिचय क्रमांक योग्य नोंदीची एड्ड त्रित माहिती.	कायमस्वरूप ी
४०	शासकीय गट विमा योजनेची रक्कम मंजूरी बाबत	नस्ती	आरोग्य सेवेतील कर्मचा-यांचे सभासदत्व संपुष्टात आलेनंतर त्यांना गट विमा यैजनेती देय रक्कम प्रदानास मंजूरी देणेसाठी.	१० वर्ष
४१	मुळ सेवापुस्तके	नोंदपुस्तक	शासनाने विहित केलेल्या नमुन्यैत सदर नोंदवह्या ठेवल्या असून आरोग्यमधील कर्मचा-यांचे तसेच जि. आ. अ. / अति. जि. आ. अ. / सहा आ. अ. व आरोग्य सेवेशी संबंधीत कर्मचारी मुख्य सेवाविषयक बाबींचे नोंदी घेणेसाठी.	१० वर्ष
४२	प्रवास भत्ते देयके नोंदवही नमुना नं. ४५	नोंदपुस्तक	आरोग्यमधील कर्मचा-यांचे तसेच जि. आ. अ. / अति. जि. आ. अ. / सहा आ. अ. व आरोग्य सेवेशी संबंधीत कर्मचारी प्रवास भत्ते देयकांचे अतिकालिड्ड भत्ते देयकांचे नोंदीसाठी.	१० वर्ष
४३	वार्षिक वेतनवाढावे नोंदवही अ., ब	नोंदपुस्तक	आरोग्यमधील कर्मचा-यांचे तसेच जि. आ. अ. / अति. जि. आ. अ. / सहा आ. अ. व आरोग्य सेवेशी संबंधीत कर्मचा-यांना वार्षिक वेतनवाढावे मंजूरीसंबंधीच्या नोंदी घेणेसाठी.	१० वर्ष
४४	तरतूद वॉच नोंदवही नमुना नं. १४	नोंदपुस्तक	सादील, स्टेशनरी, वैद्यकीय देयड्ड, अतिकालिड्ड भत्ता इत्यादी खर्चाच्या देयकांच्या नोंदी.	०५ वर्ष
४५	ए.पी.पी. नोंदवही नमुना नं. ३	नोंदपुस्तक	आरोग्यमधील कर्मचा-यांचे दरमहाचे वेतन अदा केलेल्या कर्मचा-यांची संख्या व एखत्रीत खर्चाच्या नोंदी घेणेसाठी.	१० वर्ष
४६	कार्यमुक्त बाबत.	नस्ती	आरोग्यमधील कर्मचा-यांचे तसेच जि. आ. अ. / अति. जि. आ. अ. / सहा आ. अ. व आरोग्य सेवेशी संबंधीत कर्मचारी कर्मचा-यांना कार्यमुक्त केलेबाबत व हजर झालेसंदर्भात आदेश निर्गमीत करणेसाठी.	३० वर्ष
४७	कार्यभार देणेबाबत	नस्ती	आरोग्यमधील कर्मचा-यांना कार्यभार देणेसाठी अथवा त्यामध्ये बदल करणेसाठी.	३० वर्ष

४८	रजा व रजा प्रवास सवलत मंजुरीबाबत.	नस्ती	आरोग्यमधील कर्मचा-यांचे विनंतीनुसार रजा / रजा प्रवास सवलत मंजूर करणेसाठी.	३० वर्ष
४९	किरकोळ रजा व पर्यायी सुटी	नोंदवही	आरोग्यमधील कर्मचा-यांना मंजूर केलेल्या किरकोळ रजेच्या व परिचर कर्मचा-यांच्या पर्यायी सुटी मंजूर केलेल्या नोंदी घेणेसाठी.	१ वर्ष
५०	पगारपत्रके	व्हाउचर	आरोग्यमधील कर्मचा-यांचे दरमहाचे वेतन देणेसाठी निव्वळ वेतन व कपातीचे तपशिलासह अर्थ विभागाकडे मंजुरीकरिता पाठविणेसाठी.	३० वर्ष
५१	नियतकालिके अ , ब	नस्ती व नोंदपुस्तक	त्रैमासिक अहवाल सादर करणेसाठी.	१ वर्ष
५२	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेस सादर करावयाच्या नस्त्यांची नोंदी	नोंदपुस्तक	आरोग्य विभागाकडून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मान्यतेस सादर करावयाच्या नस्त्या या नोंदवहीत नोंदून सादर करण्यात येते.	५ वर्ष
५३	वैद्यकीय अधिकारी यांच्या किरकोळ रजा मंजुरी	नोंदपुस्तक	वैद्यकीय अधिकारी यांना मंजूर केलेल्या किरकोळ रजेच्या नोंदी घेणेसाठी.	१ वर्ष
५४	वैद्यकीय अधिकारी यांच्या मासिक दैनंदिनी व संभाव्य फिरस्ती कार्यक्रम	नस्ती	वैद्यकीय अधिकारी यांनी सादर केलेल्या दैनंदिनी व संभाव्य फिरस्ती कार्यक्रम मंजुरीसाठी.	०५ वर्ष
५५	आरोग्य कार्यालया कडील दुरुध्वनी क्र. २२२९५९३	नोंदपुस्तक	आरोग्यकडील २२२९५९३ या दुरध्वनी वरून करण्यांत येणा-या दुरध्वनी कॉल्सच्या योग्य त्या नोंदी घेण्यासाठी.	०५ वर्ष
५६	आरोग्य कार्यालयाकडील फॅक्स क्र.	नोंदपुस्तक	आरोग्यकडून या दूरध्वनी मधून करण्यांत येणा-या फॅक्सच्या नोंदी घेणेसाठी.	०५ वर्ष
५७	म. जिल्हा आरोग्य अधिकारी (सा)	नोंदपुस्तक	जिल्हा आरोग्य कार्यकारी अधिकारी यांचे निवासस्थानी असलेल्या दूरध्वनीच्या देयकांच्या नोंदीसाठी.	०५ वर्ष

	निवासस्थान दुरध्वनी क्र.			
५८	आवक टपाल	नोंदपुस्तिका विभागनिहाय	जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावने येणारा टपाव विभागनिहाय आवक टपाल नोंदवहीत नोंदविणसाठी.	कायमस्वरूपी
५९	आरोग्य आवक टपाल	नोंदपुस्तिका	आरोग्य विभागातील कार्यसननिहाय टपाल नोंदविणेसाठी	कायमस्वरूपी
६०	आरोग्य आवक टपाल	नोंदपुस्तिका	आवक टपाल नोंदवहीतील क्रमांकाप्रमाणे.	कायमस्वरूपी
६१	आवक टपाल मुद्दाम पुस्तक	नोंदपुस्तिका विभागनिहाय	संबंधीत विभागास टपाल वाटप करतांना नोंदी घेण्यासाठी.	कायमस्वरूपी
६२	शासन संदर्भ आवक टपाल	नोंदपुस्तिका विभागनिहाय	म. आयुक्त, अ.शा. एस.एक्यू, म. आमदार खासदार, मंत्रीमहोदय, शासन खातेप्रमुख यांचेकडून प्राप्त होणारे पत्र विभागनिहाय वाटप करण्यासाठी नोंदी घेण्यासाठी.	१ नर्ष
६३	न्यायालयीन प्रकरण रजि्टर	नोंदपुस्तिका	आरोग्य कडील न्यायालयीन प्रकरणांच्या अद्यावत नोंदी करणेसाठी.	१० नर्ष
६४	जावक टपाल	नोंदपुस्तिका	आरोग्यतून बाहेर पाठविणारा सर्व टपाल नोंदविणेसाठी.	कायमस्वरूपी
६५	स्टॅम्प अ	नोंदपुस्तिका	बाहेरगावी टपाल पाठविणेसाठी लागणा-या पोस्टाचे तिकीटांच्या दररोजच्या खर्चाची नोंद घेणेसाठी.	०५ वर्ष
६६	स्टॅम्प ब	नोंदपुस्तिका	पोस्टाची तिकीटे खरेदीच्या दररोज एकभीत झालेल्या खर्चाची नोंदी व हिशोब ठेवणेसाठी.	०५ वर्ष
६७	पी.आ..ए. पी.आर. बी.	नोंदवही	दरमहा / त्रैमासिक इ. वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयात जि.प. योजनांची व इतर माहिती विहित मुदतीत सादर करण्यांत येते त्याच्या नोंदी घेणेसाठी.	१० वर्ष
६८	वरिष्ठ कार्यालयातील मासिक सभेच्या टिपण्या	नस्ती	वेळोवेळी म. आयुक्त / शासन मा. मंत्रीमहोदय आरोग्य संचालनालय यांचे स्तरावरील सभेसाठी लागणारी माहिती सर्व विभागांकडून प्राप्त करून एकत्रीत टिपण्या तयार करणे व वेळेवर माहिती उपलब्ध करून देणे.	१ वर्ष
६९	आरोग्य समिती	नस्ती	दरमहा आरोग्य समिती सभेचे आयोजन करून झालेल्या सभेचे इतिवृत्त प्रसिध्द करणे.	१० वर्ष
७०	आरोग्य समिती सभा इतिवृत्त नोंदवही. भाग १,२,३	नोंदपुस्तिका	आरोग्य समिती सभेचे इतिवृत्त नोंद पुस्तिकेत नोंदणेसाठी.	१० वर्ष

७१	पदाधिकारी मानधन / प्र.भत्ता बजेट	नस्ती	पदाधिकारी यांना मानधन / प्रवासभत्ता इतर भत्ते यासाठी अनुदान उपलब्ध करून घेणेबाबत पत्रव्यवहार.	३० वर्ष
७२	आरोग्य समिती सभेस उपस्थिताचे हजेरीपट	नोंदपुस्तिक I	आरोग्य समिती सभेस उपस्थित पदाधिकारी यांच्या उपस्थिती बाबत नोंदी घेणेसाठी.	१० वर्ष
७३	स्थायी आदेश	नस्ती	विविध समितींच्या सभा / ठरावा संबंधी शासनाचे निर्णय तसेच इतर नियमावली व वेळोवेळी शासनाकडून प्राप्त होणारे निर्णय जतन करणे.	कायमस्वरूपी
७४	किरकोळ रोकड नोंदवही	नोंदवही	कर्मचारी वेतन व भत्ते वाटप नोंदी घेणेसाठी.	कायमस्वरूपी
७५	कोषागार किरकोळ रोकड नोंदवही	नोंदवही	अधिकारी वेतन व भत्ते वाटप नोंदी घेणेसाठी.	कायमस्वरूपी
७६	धनादेश प्राप्त नोंदवही	नोंदवही	प्राप्त झालेले धनादेशाचे नोंदीसाठी.	कायमस्वरूपी
७७	अग्रिमधन नोंदवही	नोंदवही	कर्मचा-यांना दिलेल्या अग्रिमाचे नोंदीसाठी.	
७८	पावतीपुस्तक साठा नोंदवही	नोंदवही	रोख रकमेसाठी द्यावयाचे पावतीपुस्तकाचे नोंदी घेणेसाठी.	कायमस्वरूपी
७९	निवृत्ती वेतन मंजुरीची नोंदवही	नोंदवही	निवृत्ती वेतन प्रदान आदेश नोंदीसाठी	१० वर्ष
८०	आर.आर. नोंदवही	नोंदवही	टपाल आवक जावक नोंदीसाठी	०५ वर्ष
८१	सी.आर. नोंदवही	नोंदवही	प्रकरणे नोंदीसाठी	०५ वर्ष
८२	कर्मचारी / अधिकारी यांचे वेतन व भत्ते देयकाच्या स्थळ प्रती	नस्ती	वेतन देयकाच्या स्थळ प्रती.	३० वर्ष
८३	म.आयुक्त व म.मु.का.अ. / उप मु.का. अ. (सा. तपासणी.	नस्ती	म.आयुक्त उप मु.का.अ. पत्रव्यवहार बाबत.	१० वर्ष
८४	लेखा परिक्षण अहवाल पंरास प्रलंबित मुद्दे	नस्ती	प्रलंबित परिच्छेदाबाबत पत्रव्यवहार.	३० वर्ष
८५	म. महालेखाकार मुंबई यांचेकडील तपासणी मुद्दे	नस्ती	प्रलंबित परिच्छेदाबाबत पत्रव्यवहार.	३० वर्ष
८७	कर्मचारी अनुपस्थिती	नस्ती	म.मु.का.अ. / उप मु.का.अ. (सा) यांचे तपासणी वेळी अनुपस्थित कर्मचा-यांवर	१० वर्ष

	बाबत.		कार्यवाही बाबत.	
८८	म.आयुक्त / म. मु.का.अ. / उप मु.का.अ. (सा) तपासणी अहवाल अनुपालन पुर्तता	नस्ती	अनुपालन पुर्तता अहवाल.	१० वर्ष
८९	आरोग्य विभागाकडील वाहनांचे इंधनसाठा नोंदवही	नोंदवही	जि. आ. अ. / अतिरिक्त जि. आ अ. / मेडिसिनचे वाहने व आरोग्यविभागाकडील इतर वाहनबाबत प्राप्त होणा-या इंधनाचे बिलांची नोंद करणे.	कायमस्वरूपी
९०	आरोग्य विभागाकडील वाहनांचे यांचे इतिहास पुस्तक	नोंदवही	आरोग्य विभागा कडील वाहनावरील दुरुस्ती केल्यानंतर बिलांची नोंद करणे.	कायमस्वरूपी
९१	आरोग्य विभागाकडील वाहनांचे यांचे तरतूद नोंदवही	नोंदवही	आरोग्य विभागाकडील वाहनांचे इंधन व दुरुस्ती देयकावरील होणा-या खर्चाची नोंद व अर्थ विभागाकडे सादर करणे.	कायमस्वरूपी
९२	वाहनांची जंगम मालमत्ता नोंदवही	नोंदवही	आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या वाहनांची नोंद घेणे व नवीन खरेदी केलेल्या वाहनांची नोंद करणे व जुन्या निर्लेखनास मान्यता मिळालेल्या वाहनाच्या नोंदी करणे.	कायमस्वरूपी
९३	वाहनांचे दुरुस्तीस व खर्चास मान्यता देणे.	नस्ती	जि.प. जळगांव अंतर्गत आरोग्य व प्रा. आ. कें. कडील वाहनांवरील दुरुस्ती करणेस व त्यावर होणा-या खर्चास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे.	३० वर्ष
९४	वाहनांचे जादा खर्चाचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविणे	नस्ती	जि.प. जळगांव अंतर्गत कार्यरत असलेल्या वाहनांवरील मर्यादेपेक्षा जास्त होणा-या खर्चाचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरण यांचेकडेस पाठविणे.	३० वर्ष
९५	वाहनांची इंधन व दुरुस्तीची देयके	नस्ती	वाहनांचे इंधन व दुरुस्ती ची देयकांच्या स्थळप्रती.	३० वर्ष
९६	लेखा शकांचे अनुपालन करणे.	नस्ती	स्था.नि.ले. / पं.रा.स. / महालेखाकार यांनी घेतलेल्या आक्षेपांची पुर्तता करून अनुपालन सादर करणे.	३० वर्ष
९७	सर्व संवर्गाच्या जेष्ठता सुची प्रसिध्द करणे.	नस्ती	आरोग्य कडील संवर्गाच्या तात्पुरत्या व अंतिम जेष्ठता यादी प्रसिध्द करणे.	३० वर्ष
९८	आरोग्य कडील संवर्गाचे गोपनीय अहवाल ठेवणे	नस्ती	आरोग्य सेवेतील संवर्गातील कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल प्राप्त करणे, पुनर्विलोकन करणे, अ.उत्कृष्ट / साधारण कळविणे.	३० वर्ष

९९	आश्वासित प्रगती योजना मंजूर करणे.	नस्ती	१२ वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांना वेतनश्रेणीतील कुंडितता घालविणेसाठी आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रस्ताव मागविणे व मंजुरीची कार्यवाही करणे.	३० वर्ष
१००	आगावू वेतनवाढी मंजूर करणे.	नस्ती	आरोग्य सेवा संवर्गातील कर्मचा-यांना त्यांचे गोपनीय अहवाल प्रतवारीनुसार आगावू वेतनवाढी मंजुरीचा प्रस्ताव तयार करणे व मंजूर करणे.	३० वर्ष
१०१	बदल्याबाबत	नस्ती	आरोग्य सेवेतील कर्मचा-यांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या, पर्यायी व्यवस्था करणेची कार्यवाही करणे.	३० वर्ष
१०२	शिस्तभंग कारवाई	नस्ती	आरोग्य सेवेतील संवर्गातील कर्मचारी अनधिकृत गैरहजर, इ. गैरशिस्त संदर्भात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते.	१० वर्ष
१०३	नवसंजीवनी	रिपोर्ट	रादेनियो-३/बिनशेती/तपासणी ना हरकत प्रमाणपत्र देणे नवसंजीवनी क्षेत्रातील आकडेवारी गोळा करणे व वरिष्ठांकडे पाठविणे	-
१०४	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रिपोर्ट	नस्ती	तालुकानिहाय शस्त्रक्रिया माहिती वर्षनिहाय कम्प्युटरिझम करण्यासाठी	१० वर्ष
१०५	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया/ मृत्यु असल्यास केसेस	नस्ती	कुटुंब नियोजन असल्यास तथा मृत्यु लाभार्थीला लाभ मिळण्यासाठी	१० वर्ष
१०६	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया संदर्भात कोर्ट केस	नस्ती	कुटुंब नियोजन असल्यास /काम्लीकेशन/मृत्यु संदर्भात कोर्ट केस	१० वर्ष
१०७	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया डॉक्टर अॅक्रिडेशन	नस्ती	डॉक्टरांना मानांकन मिळण्यासाठी	१० वर्ष
१०८	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ओ.टी.अॅक्रिडेशन	नस्ती	कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ओ.टी.ला मानांकन मिळण्यासाठी	१० वर्ष

कलम ४ (१) (ब) (vii)

आरोग्य विभाग जि.प.जळगांव कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अनु.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम / नियमा / परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
निरंक				

टिप :- जन सामान्यासाठी सल्ला मसलत करुन कोणत्याही योजना ह्या विभागामार्फत राबविल्या जात नसलेने जनसामान्यासाठी सल्ला मसलत करण्याचा संबंध येत नाही

कलम ४ (१) (ब) (vii) नमुना(अ)

जिल्हा परिषद जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

अ क्र	समिती चे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
१	आरोग्य समिती	एकूण - ९ १) श्री दिलीप युवराज पाटील, सभापती २) श्री. अमित महेश देशमुख, सदस्य ३) सौ. विद्या दिलीप खोडपे, सदस्या ४) सौ सुनिता विलास पाटील-सदस्या ५) सौ. सविता अतुल भालेराव, सदस्या ६) श्री सुभाष तुकाराम पाटील, सदस्य ७) सौ. यमुना दगडू रोटे, सदस्या ८) प्रा डॉ. निलम शशिकांत पाटील, सदस्या ९) श्री पद्मसिंग रामदास पाटील, सदस्य	१) विविध योजना व कामकाजा चा आढावा घेणे २) जि.प कडे ठरावा साठी शिफारस करणे	महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कामकाज चालविणे नियम ११९ अन्वये महिन्यातून एकदा	नाही	होय

कलम ४ (१) (ब) (vii) नमुना(ब)

जिल्हा परिषद जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित
करणे

अ क्र	अधि सभेचे नांव	सभेचे सदस्य	सभेची उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (क)

जिल्हा परिषद जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

अनु क्र.	परीषदे चे नांव	परीषदेचे सदस्य	परीषदेचे उदिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ड)

जिल्हा परिषद जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

अनु क्र.	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	निरंक					

कलम ४ (१) (ब) (IX)

आरोग्य विभाग, जि.प.जळगांव येथील कार्यालयातील कर्मचारी यांची नावे,

पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ. क्र.	पदनाम	अधिकारी / कर्मचा-यांचे नाव	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल	मुळ वेतन
१	जिल्हा आरोग्य अधिकारी	डॉ सौ बी.एस कमलापुरकर	वर्ग १	१३/१०/२०१७	२२२९५९३	३५४३०/-
२	अति.जिल्हा आरोग्य अधिकारी	प्रभारी डॉ दिलीप पोटोडे	वर्ग १	१/१२/२०१३	२२२९५९३	४३०४०/-
३	सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी	प्रभारी डॉ प्रमोद पांढरे	वर्ग २	१/१२/२०१३	२२२९५९३	२१२२०/-
४	माता बाल संगोपन अधिकारी	प्रभारी डॉ संजय चव्हाण	वर्ग २	१०/०६/२०१६	२२२९५९३	२१२२०/-
५	साथरोग वैद्यकीय अधिकारी	डॉ अमोल रमेश पाटील	वर्ग २	१/६/२०१५	२२२९५९३	१२५४०/-
६	आयुर्वेद विस्तार अधिकारी	श्री.एम.पी.बावणे	गट २	११/६/२०१५	९०४९८६२६२३	३०२२०/-
७	कक्ष अधिकारी	श्री.अरुण भास्कर पाटील	वर्ग-३	३/१/२०१२	९८८१९२९०१०	१७७५०/-
८	अधिक्षक	श्रीमती एन.डी.तासखेडकर	वर्ग-३	२०/०५/२०१६	९८२३३४२७७२	१५६६०/-
९	अधिक्षक	श्री एस.एम म्हसंगे	वर्ग-३	९/८/२०१६	९३२५०२०३६२	१४०५०/-
१०	अधिक्षक	श्री अरुण लक्ष्मण पाटील	वर्ग-३	३/१/२०१२	९४२३७७३८७५	१५८२०/-
११	कनिष्ठ लेखाधिकारी	श्री पंकज साहेबराव बेलदार	वर्ग-३	१४/०६/२०१६	९४२१०००४६०	११६६०/-
१२	लघुटकलेखक	श्री एस जे भट	वर्ग ३	१६/६/१९९७	९९६०१६१९६५	२१५८०/-
१३	आरोग्य पर्यवेक्षक	श्री.ए.आर.चौधरी	वर्ग ३	१६/६/२०११	९४२१६११३८२	१६१००/-
१४	आरोग्य पर्यवेक्षक	श्रीम.एच के टोकेकर	वर्ग ३	१/११/२०१४	९४२२७५९५२४	१८०४०/-
१५	आरोग्य पर्यवेक्षक	श्री पी एल राठोड	वर्ग ३	५/१०/२०१०	९८२२८१३६०७	१६३९०/-
१६	आरोग्य सहाय्यक	श्री एन बी तडवी	वर्ग ३	३/१/२०१२	९४२३६१४०८२	१४९००/-
१७	आरोग्य सहाय्यक	श्री.बी.टी.सुर्यवंशी	वर्ग ३	३/१/२०१२	९४२१५१८६३२	१४९००/-
१८	आरोग्य सहाय्यक	श्री. बी.डी.वाघ	वर्ग ३	१८/४/२०१३	९५४५१०५१०५	१५४५०/-
१९	आरोग्य सहाय्यक	श्री. एस.टी.ठाकुर	वर्ग ३	१/५/२०१३	९४२३९६५८६१	१४५९०/-
२०	आरोग्य सेवक	श्री.एम.एम.लोणारी	वर्ग ३	१/५/२०१२	९४०५६७२७९३	११९३०/-
२१	विस्तार अधिकारी सांख्यिकी साहाय्यक	श्री.व्ही.व्ही.बोंडे	वर्ग ३	२/६/२०१४	९४२१५२०९९६	१६१००/-
२२	औषध निर्माता	श्रीमती शोभा खडके	वर्ग ३	१/५/२०१७		१९७३०/-
२३	औषध निर्माता	श्री.एस.जे.मराठे	वर्ग ३	१६/६/२००९	९४२३५२२५४८	१७९००/-
२४	वरिष्ठ सहाय्यक	श्री. आर टी धनगर	वर्ग-३	७/६/२०१७	९४२३९१४२८९	१०१९०/-
२५	वरिष्ठ सहाय्यक	श्रीम. एम.एस.शिंदे	वर्ग ३	१९/०७/२०१३	९३२६०६३२४२	९६६०/-
२६	वरिष्ठ सहाय्यक	श्री विवेक अत्तरदे	वर्ग ३	२१/०८/२०१६	९४२२५६४७७४	११९२०/-
२७	वरिष्ठ सहाय्यक	श्री.नितीन तु.वारुळे	वर्ग-३	७/०४/२०१६	९६३७६०४२३	१३७७०/-
२८	कनिष्ठ सहाय्यक	श्रीमती एस डी भिरुड	वर्ग-३	९/१/२०१२	७७०९७४२०७०	१२१७०/-
२९	कनिष्ठ सहाय्यक	श्रीमती एस.व्ही.नागपुरे	वर्ग-३	१/१२/२०१६	८४१२०३५७००	१०३७०/-
३०	कनिष्ठ सहाय्यक	श्री. यु.एस.सपकाळे	वर्ग ३	३०/६/२०१५	८४११८९७७८०	६५६०/-
३१	कनिष्ठ सहाय्यक	श्री. आर ई जगताप	वर्ग-३	२७/७/२०११	९८९०४०१९०३	११९३०/-
३२	कनिष्ठ सहाय्यक	श्रीम एम के पाटील	वर्ग-३	२/६/२०१४	९४२१५६१४७१	९९२०/-
३३	कनिष्ठ सहाय्यक	श्री. आर एस शिंदे	वर्ग-३	१९/७/२०१३	७०५७४९४३८८	८२३०/-
३४	कनिष्ठ सहाय्यक	श्री. डी.जी.देशमुख	वर्ग-३	१९/७/२०१३	९४२१०३८८८९	११०३०/-

३५	कनिष्ठ सहाय्यक	श्रीमती एस.जी पाटील	वर्ग-३	२२/०२/२०१६	-	५८३०/-
३६	कनिष्ठ सहाय्यक	श्री कमलेश पाटील	वर्ग-३	२१/०२/२०१७		९६६०/-
३७	तंत्रज्ञ	श्री. व्ही के कांबळे	वर्ग-३	१५/६/२०१७		१९५७०/-
३८	वाहनचालक	श्री.ए.एन.मते	वर्ग-३	२/७/२०१२	९४२२५६७०४२	१४६००/-
३९	वाहनचालक	श्री.यु.व्ही.खैरनार	वर्ग-३	१८/१/२०११	९४२०३८५०८८	७९२०/-
४०	वाहनचालक	श्री जे. जे. पवार	वर्ग-३	१८/३/२००५	९८८१७६४५३६	११३९०/-
४१	वाहनचालक	श्री. विजय रामदास तायडे	वर्ग-३	१८/४/२०१३	९८८१७९७५८०	१३१४०/-
४२	एनएम	श्रीमती एस ए तायडे	वर्ग ३	६/६/२००३	९८५००८९७६६	२११५०/-
४३	एनएम	श्रीमती जे पी इखणकर	वर्ग ३	१७/६/२००८	९४०३५६९८०७	२१६४०/-
४४	एएनएम	श्रीमती जे.सी.चौधरी	वर्ग ३	२/७/२०१२	९७६४४७४९९०	१६२९०/-
४५	वर्ग-४ परिचर	श्री. आर.एस.चांगरे	वर्ग-४	५/७/२०१२	८६००६५५१९४	७४००/-
४६	वर्ग-४ परिचर	श्री. सुरेश माणिक निळे	वर्ग-४	१/८/२०१३	९८२३१०४८७८	९५२०/-
४७	वर्ग-४ परिचर	श्री. डी.व्ही. विसपुते	वर्ग-४	१/८/२०१३	९५५२३९४९९७	९६७०/-
४८	वर्ग-४ परिचर	श्री. एस.यु.सपकाळे	वर्ग-४	१/८/२०१३	८३९०७०६४०६	८८३०/-
४९	वर्ग-४ परिचर	श्रीमतीआर.एन.गायकवाड	वर्ग-४	१/८/२०१३	८७९३७००२३५	९१७०/-
५०	वर्ग-४ परिचर	श्री. ए.आर.यादव	वर्ग-४	१/१०/२०१५	८१८०९६६७७४	९२५०/-
५१	वर्ग-४ परिचर	श्री. एल.पी.सपकाळे	वर्ग-४	१/८/२०१३	९६६०२६४४१३	९३३०/-
५२	वर्ग-४ परिचर	श्री. एस.व्ही.बारी	वर्ग-४	३/०६/२०१५		६६५०/-
५३	वर्ग-४ परिचर	श्री.व्ही.ए.चव्हाण	वर्ग-४	१६/६/२०११	९४०३६१३५८०	९३१०/-
५४	वर्ग-४ परिचर	श्रीमती यु.जे.खर्चे	वर्ग-४	१/१२/२०१५	-	१०३००/-
५७	वर्ग-४ परिचर	श्रीमती एल.एच.शर्मा	वर्ग-४	१/०३/२०१६	९३२६२६५६८४	११३००/-

कलम ४ (१) (ब) (X)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव येथील वर्ग-१ व २ (आरोग्य) अधिका-यांचे वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ क्र.	वर्ग	वेतन रूपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)
१	वर्ग १	१५६००-३९१००-ग्रे ६६००	१३६ टक्के	नियमानुसार वाहन भत्ता देय नाही	-
२	वर्ग २	१५६००-३९१००-ग्रे ५४००	१३६ टक्के	नियमानुसार वाहन भत्ता देय नाही	-

टिप :- म.वि.से.अधिकारी आरोग्य विभागात नाही.

कलम ४ (१) (ब) (Xii) नमुना (अ)

जिल्हा परिषद, जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २०१७/१८ या वर्षासाठी प्रकाशित करणे.

- | | |
|--|--|
| □ कार्यक्रमाचे नांव. | सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना |
| □ लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती. | १) सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याचा रहिवासी कुटुंबांनाच देय होईल.
२) लाभार्थी हा बीपीएल धारक असावा
३) पती/पत्नीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेली असावी
३) सदर योजनेचा लाभ फक्त १ किंवा २ मुली वरच आहे मुलगा नसावा. |
| □ लाभ मिळविण्यासाठीची कार्यपध्दती. | स्वतंत्र टिपण |
| □ पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र. | स्वतंत्र टिपण |
| □ कार्यक्रमांमध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती. | स्वतंत्र टिपण |
| □ अनुदान वाटपाची कार्यपध्दती | स्वतंत्र टिपण |
| □ सक्षम अधिका-यांचे पदनाम | मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी |
| विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क. | -नाही |
| □ इतर शुल्क. | - नाही |
| □ विनंती अर्जाचा नमुना. | कार्यालयाकडून निशुल्क |
| □ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज / दाखले) | कु.कु. शस्त्रक्रिया झाल्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला, ग.वि. अ यांचा दाखला, दोन्ही / एक मुलीचा जन्मदाखला, वयाचे दाखले, |
| □ जोड कागदपत्राचा नमुना. | - |
| □ कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिका-याचे पदनाम. | जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगांव |
| □ तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी) | जिल्हा पातळी २०१४-२०१५ रु २०००००/- |
| □ लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात. | सोबत जोडली आहे. |

सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे

- १) सदर योजना महाराष्ट्र राज्यातील लोकांकरीता मर्यादित
- २) ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २०,०००/- अथवा त्यापेक्षा कमी असावे आणि गट विकास अधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगांव यांनी सदर कुटुंबाची नोंद दारिद्र्य रेषेखालील करणे आवश्यक राहिल. शहरी भागात प्रती व्यक्ती ४१९.९८ या प्रमाणे वार्षिक उत्पन्न रु.२५०००/- च्या मर्यादेपर्यंत आहे व त्याची नावे नगरपालिकेने / महानगरपालिकेने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले असणे आवश्यक राहिल. या शासन निर्णयातील संदर्भ ३ मध्ये नमूद केलेले दारिद्र्यरेषेखालील उत्पन्नासंबंधीच्या कमाल मर्यादेपर्यंत वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे या योजनेस लागू राहतील. (शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.साफुयो २००४/१५११/प्रक्र.२१७/कु कु. ३ दि. २४/०४/२००७)
- ३) जोडप्यांनी केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्यातील शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक रुग्णालयात दि १ एप्रिल २००७ रोजी अथवा तदनंतर केलेली असावी.
- ४) सदर जोडप्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीने यापूर्वी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केलेली नसावी.
- ५) सदर योजनेच्या लाभार्थींना फक्त एक अथवा दोन मुली असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा
- ६) पोष्टाचा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मिळण्याचा अर्ज
- ७) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
- ८) सदर मुलीने / मुलींनी १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह केलेला नसावा

लाभ मिळविण्यासाठी कार्यपध्दती :-

- १) सावित्री बाई फुले कन्या कल्याण योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे लाभार्थीचे प्रकरण प्रपत्र अ व ब विहित नमुन्यात भरलेला संपूर्ण अर्ज
- २) प्रपत्र ब येथील शस्त्रक्रिया केल्यासंबंधीचे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र,
- ३) सदर कुटुंबाच्या शिधावाटप पत्रिकेची प्रत
- ४) सदर जोडप्यांचा शाळा सोडल्याचा दाखला / शालांत माध्यमिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला / ग्राम पंचायत नगरपालिका व्हि वा महानगर पालिकेने दिलेले जन्माचे प्रमाणपत्र यापैकी एड्ड प्रमाणपत्राची प्रत
- ५) ग्रामीण भागाकरिता गट विड्डास अधिकारी व्हि वा तहसिलदार यांनी सदर कुटुंबास दारिद्र्यरेषेखालील कुटुंब म्हणून प्रसिध्द केलेल्या यादीनुसार प्रमाणपत्राची प्रत
- ६) शहरी भागाकरिता नगर पालिकेने / महानगर पालिकेने दारिद्र्यरेषेखालील कुटुंब म्हणून प्रसिध्द केलेल्या येँदीतील अनुक्रमांक अर्जात नमूद करावा.

पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

- १) अ, ब फार्म, पती पत्नी वयाचा दाखला, मुलीचे वयाचे दाखले, रेशनिंग कार्ड, पिवळे कार्ड, ग. वि. अ यांचा दारीद्रेषेखालील दाखला, रहिवासी दाखला

कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती

अर्ज पूर्णपणे लाभार्थीने भरून ग्रामीण भागातील अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगांव व नगरपालिका, महानगर पालिका कार्यक्षेत्रातील अर्ज नगरपालिका मनपा यांनी स्विकारावेत. पूर्णपणे किंवा अपूर्ण कागदपत्रे असल्यास लाभार्थीस अर्ज मिळाल्यापासून १ महिन्याचे आत अटी व शर्तीनुसार नसल्यास त्याप्रमाणे लेखी कळवावे. व १ महिन्याची मदत द्यावी कोणताही अर्ज कोणत्याही परिस्थितीत ६ महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही

सदर योजनेअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणा-या जोडप्यांना एक मुलगी असल्यास रु २०००/- रोख व ८०००/- रु.चे पोष्टाचे राष्ट्रीय बचत गट प्रमाणपत्र स्वरूपात आणि दोन मुली असल्यास रु २०००/- रोख व रु.४०००/- प्रमाणे पोष्टाची राष्ट्रीय बचत गट प्रमाणपत्र स्वरूपात १८ वर्षाची होईपर्यंत उक्त रक्कम १८ वर्षानंतर लाभार्थीना देय राहिल. र रु. २०००/- रोख स्वरूपात व र रु.८०००/- बचत पत्राच्या स्वरूपात देण्यात येते.

अनुदान वाटपाची कार्यपध्दती

वरील कार्यालयाकडून २०१६-२०१७ वर्षाकरीता २६००००/- अनुदान प्राप्त प्रद्धरणे तांत्रिक विभागाकडून तपासणी अंती कार्या अधिक्षक, कक्ष अधिकारी, सहा लेखा अधिकारी, प्रशासन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, म. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत मंजूर प्रकरणे झाल्यावर बिल लेखा विभागाने बनवून लेखा विभागास दिले जाते व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडून आदेश प्राप्त झालेनंतर लेखा विभागाकडून प्रकरणे झाल्यावर पोष्टाचे राष्ट्रीय बचत पत्र घेणेसाठी (सोबत नावे व यादी जोडावी) तेवढ्या रकमेचा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट काढावे. पोष्टाचे राष्ट्रीय बचतपत्र मिळाल्यावर संबंधिताना पाठविले जातात.

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (ब)

जिल्हा परिषद, जळगांव येथील आरोग्य विभाग
कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत
माहिती प्रकाशित करणे

योजना /कार्यक्रमाचे नांव – सावित्रीबाई फुले कन्या
कल्याण योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करवून घेतलेल्या
लाभार्थीना रोखीच्या स्वरूपात द्यावयाची रक्कम सन २०१६-
२०१७ मध्ये अनुदान प्राप्त रक्कम रू.२६००००/-
प्रत्यक्ष लाभ- २१ लाभार्थ्यांना र.रू.२१००००/- वाटप करण्यात
आली.

टिप- सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना दि.१ ऑगस्ट २०१७ पासून बंद
करण्यात आलेली आहे.

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (अ)

जिल्हा परिषद, जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २०१६/१७ या वर्षासाठी प्रकाशित करणे. (मानव विकास कार्यक्रम सुरु असलेले तालुके)

- | | |
|--|--|
| □ कार्यक्रमाचे नांव. | अनु.जाती/अनु.जमाती/दा.रे.खालील गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ देणे. |
| □ लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती. | १) दारीद्रय रेषेखालील गरोदर माता २) अनु जाती व अनु जमाती आरसीएच पोर्टलमध्ये नोंदणी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचेकडून आवश्यक दाखला |
| लाभ मिळविण्यासाठीची कार्यपध्दती. | रहिवासी दाखला, बीपीएल दाखला, वै.अ. दाखला |
| □ पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र. | बाळतपणाच्या ८ वा किंवा ९ वा महिना असतांना रु.२००० अनुदान व बाळतपणानंतर एक महिन्याच्या आत रु.२०००/-. |
| □ कार्यक्रामामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती. | प्रा.आ.केंद्र स्तरावर |
| □ अनुदान वाटपाची कार्यपध्दती | जिल्हा अरोग्य अधिकारी जि प जळगांव |
| □ सक्षम अधिका-यांचे पदनाम | नाही |
| विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क. | नाही |
| □ इतर शुल्क. | नाही |
| □ विनंती अर्जाचा नमुना. | नाही |
| □ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तावेज / दाखले) | ग्राम पंचायती कडून दाखला व बीपीएल नंबर पंचायत समिती कडून दाखले, |
| □ जोड कागदपत्राचा नमुना. | - |
| □ कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिका-याचे पदनाम. | - वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र |
| □ तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी) | प्रा.आ.केंद्र स्तरावर निधी उपलब्ध आहे. |
| □ लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात. | सदरच्या योजनेची लाभार्थ्यांची यादी प्रा.आ.केंद्र स्तरावर /उपकेंद्र स्तरावर आहे. |

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (अ)

जिल्हा परिषद, जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २०१६/१७ या वर्षासाठी प्रकाशित करणे.

- | | |
|--|---|
| □ कार्यक्रमाचे नांव. | मातृत्व अनुदान योजना |
| □ लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती. | १९ वर्ष पुर्ण |
| लाभ मिळविण्यासाठीची कार्यपध्दती. | वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचेकडून |
| □ पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र. | - --- |
| □ कार्यक्रमांमध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती. | बाळतपणाच्या अगोदर ४०० रु.व औषधीसाठी ४०० रु. |
| □ अनुदान वाटपाची कार्यपध्दती | |
| □ सक्षम अधिका-यांचे पदनाम | प्रा.आ.केंद्र स्तरावरून संबंधितास |
| विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क. | वैद्यकीय अधिकारी |
| □ इतर शुल्क. | नाही |
| □ विनंती अर्जाचा नमुना. | नाही |
| □ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी | नाही |
| (दस्तऐवज / दाखले) | - |
| □ जोड कागदपत्राचा नमुना. | |
| □ कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित | - |
| अधिका-याचे पदनाम. | |
| □ तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. | - |
| जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी) | - गाव पातळीवरून वाटप- प्रा.आ.केंद्र |
| □ लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात. | गावपातळीवर |

कलम ४ (१) (ब) (Xii) नमुना (अ)

जिल्हा परिषद, जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २०१६/१७ या वर्षासाठी प्रकाशित करणे.

- | | |
|---|--|
| □ कार्यक्रमाचे नांव. | जननी सुरक्षा योजना |
| □ लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती.
लाभ मिळविण्यासाठीची कार्यपध्दती. | वय व अपत्य अट नाही दारीद्रय रेषेखालील
गरोदर मातेचा दाखला
गावपातळी आरोग्य सेविका यांचेकडून |
| □ पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र. | रहिवासी दाखला, बीपीएल दाखला, आधारकार्ड |
| □ कार्यक्रमांमध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती. | प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत रु.७०० अनुदान
व घरी प्रसुती झाल्यास रु.५०० तसेच सिझर
झाल्यास रु.१५०० अनुदान |
| □ अनुदान वाटपाची कार्यपध्दती | जिल्हा आरोग्य अधिकारी मार्फत तालुका आरोग्य
अधिकार्यांकडून आरोग्य सेविका मार्फत
लाभार्थ्यांना |
| □ सक्षम अधिका-यांचे पदनाम
विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क. | जिल्हा अरोग्य अधिकारी जि प जळगांव
नाही |
| □ इतर शुल्क. | नाही |
| □ विनंती अर्जाचा नमुना. | आहे |
| □ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी
(दस्तऐवज / दाखले) | रहिवासी दाखला, बीपीएल दाखला, आधारकार्ड |
| □ जोड कागदपत्राचा नमुना. | |
| □ कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित
अधिका-याचे पदनाम. | - - |
| □ तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा.
जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी) | संबंधित वैद्यकीय अधिकारी |
| □ लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात. | सदरच्या योजनेची लाभार्थीची यादी गावपातळीवर
ग्रामसेवक पुरवतीत तालुका स्तरावर तहसिल
कार्यालय येथे उपलब्ध असते. |

कलम ४ (१) (ब) (xiii)

आरोग्य विभाग, जि.प.जळगांव या कार्यालयातील मिळणा-या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

अ.क्र	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांका पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
<p>दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंत नुतनीकरण ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.</p> <p>प्लॉट/ बिनशेती/तपासणी/हॉटेल/सिनेमागृह – १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरवर्षी तपासणी अहवाल वरून ना हरकत प्रमाणपत्र देणे.</p>							

कलम ४ (१) (ब) (Xiiii) नमुना (ब)
इलेक्ट्रानिक माध्यमात उपलब्ध असलेली माहिती
जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगांव

अ. क्र.	साधानाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रानिक माध्यम	जबाबदार व्यक्ती
१	दृकश्राव्य माध्यम फिल्म	शिवानी	फिल्म	श्री मिलींद लोणारी
२		आड आणि मुल	फिल्म	श्री मिलींद लोणारी
३		धुम्रपान	फिल्म	श्री मिलींद लोणारी
४		मलेरिया	फिल्म	श्री मिलींद लोणारी
५		उथाल पुथल	फिल्म	श्री मिलींद लोणारी
६		पाणी मित्र व शत्रु	फिल्म	श्री मिलींद लोणारी
७		जन्म मृत्यु	फिल्म	श्री मिलींद लोणारी
८		आपला आपण करु उध्दार	फिल्म	श्री मिलींद लोणारी
९		बाळाजी काळजी	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१०		लेप्रास्कोपी	फिल्म	श्री मिलींद लोणारी
११		आरोग्याची जाणीव	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१२		लसीकरण	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१३		सुरक्षित प्रसुती	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१४		कसूर किसका (हिन्दी)	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१५		संकल्प (हिन्दी)	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१६		अंधेरा उजाला (हिन्दी)	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१७		पैगाम (हिन्दी) कु.क.	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१८		कुटुब कल्याण स्टॅजरबिकम	फिल्म	श्री मिलींद लोणारी
१९		सही समयपर कु. क.	फिल्म	श्री मिलींद लोणारी
२०		मासिक धर्म कु. क.	फिल्म	श्री मिलींद लोणारी
२१	सुबह होणे तक जाहिरात	फिल्म	श्री मिलींद लोणारी	
२२	श्राव्य	पल्स पोलीओ	टेप	श्री मिलींद लोणारी
२३		चला पोलीओ हटवू या	टेप	श्री मिलींद लोणारी
२४		प्रसुति पूर्व लिंग चिकिस्ता	टेप	श्री मिलींद लोणारी
२५	सीडी	नाही	नाही	
२६	फ्लॉपी	नाही	नाही	

कलम ४ (१) (ब) (XV)

जिल्हा परिषद, जळगांव येथील **आरोग्य विभाग** कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे.
उपलब्ध सुविधा

- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती.
- वेबसाईट विषयी माहिती.
- कॉलसेटर विषयी माहिती.
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती.
- सूचना फलकाची माहिती.
- ग्रंथालय विषयी माहिती.

अ.क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
१	२	३	४	५	६	७
१	आरोग्य विभाग जि.प. जळगांव यांची भेट घेणेबाबत.	कार्यालयीन कामकाजाचे दिवशी (फिरस्तीचे दिवस वगळून)	किमान ३ दिवस अगोदर विहित पध्दतीने परवानगी घेऊन संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव	-	कामकाजाविषयी कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत लेखी अथवा तोंडी स्वरूपात निवदेन देता येईल व सदर तक्रारीचे निवारण संदर्भात कार्यालयाकडून सूचना देण्यात येतील.
२	अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	अधिनियम नुसार अर्ज करून व परवानगी घेऊन.	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव	संबंधित कार्यासन लिपिक	-- '''--
३	कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	अधिनियम नुसार अर्ज करून व परवानगी घेऊन.	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव	संबंधित कार्यासन लिपिक	-- '''--
४	नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	अधिनियम नुसार अर्ज करून व परवानगी घेऊन.	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव	संबंधित कार्यासन लिपिक	-- '''--

५	सूचना फलकाची माहिती	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	आरोग्य विभाग जि. प. जळगांव या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावण्यात आला असून त्यामध्ये प्रसिध्दीसाठी, लावणेत आलेले कार्यालयीन कागदपत्रे, पाहणीसाठी सर्वाकरिता उपलब्ध आहे.	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव .	संबंधित कार्यासन लिपिक	-- "--
६	आवक टपाल विषयीची सुविधा	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	यासाठी स्वतंत्र कार्यासन असून म. मुख्य कारखारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पदनामाने अग्रेषित असलेले अर्ज, निवेदन, तक्रारपत्र, इ.स्विकारण्याची सुविधा उपलब्ध आहे,	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव .	संबंधित कार्यासन लिपिक	-- " ----
७	दूरध्वनी / पी.बी. एक्स विषयीची सुविधा.	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	आरोग्य जि.प. जळगांव या कार्यालयासाठी स्वतंत्र दूरध्वनी असून त्याचा क्र. ०२५७ - २२२९५९३ असा आहे. त्याअन्वये कार्यालयीन कामकाजाविषयी थोडक्यात माहिती प्राप्त करणे शक्य आहे.	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव .	संबंधित कार्यासन लिपिक	-- " ----
८	फॅक्स विषयीची सुविधा	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	आरोग्य विभाग जि.प. जळगांव या कार्यालयाकडेस फॅक्स मशिन उपलब्ध असून त्याचा २५७ -२२२९५९३ असा आहे.	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव .	संबंधित कार्यासन लिपिक	-- " ----
९	ई-मेल विषयीची सुविधा	कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत	आरोग्य विभाग, जि.प.जळगांव या कार्यालयाकडेस ई - मेल dhojalgaon@rediffmail.com	आरोग्य विभाग, जि.प. जळगांव .	संबंधित कार्यासन लिपिक	-- " ----

कलम ४ (१) (ब) (xvi)

जळगांव येथील आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१	श्री एम.पी.बावणे	प्रशासकीय अधिकारी, जि.प. जळगांव	आरोग्य विभाग	तळमजला, जि.प.जळगांव ०२५७ - २२२९५९३	dhojalgaon@rediffmail.com, dhojal@gmail.com	म.जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
१	श्री.ए.बी.पाटील	कक्ष अधिकारी	आरोग्य विभाग	तळमजला, जि.प.जळगांव ०२५७ - २२२९५९३	dhojalgaon@rediffmail.com, dhojal@gmail.com

क. अपिलीय अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१	डॉ.सौ बी.एस. कमलापुरकर	जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.जळगांव	आरोग्य विभाग	तळमजला, जि.प.जळगांव ०२५७ - २२२९५९३	dhojalgaon@rediffmail.com, dhojal@gmail.com	-

टिप - शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी चे नाव व पदनाम ठळक अक्षरात दर्शनीय टिकाणी फलकाद्वारे लावणेत आलेले आहे.

कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागावार लोकप्राधिकारी यांची यादी.
शासकीय विभागाचे नांव - आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव.

कलम २ एच नमुना (अ) a/b/c/d

अनु.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखांचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव.	जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगांव	रेल्वे स्टेशन जवळ, नवी बिल्डींग, पहिला मजला, पुर्वेकडील भाग, जिल्हा परिषद, जळगांव.

कलम २ एच नमुना (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकीय विभागाचे नांव - आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव.

कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत

अनु.क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखांचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जळगांव.	जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगांव	रेल्वे स्टेशन जवळ, नवी बिल्डींग, तळ मजला, पुर्वेकडील भाग, जिल्हा परिषद, जळगांव.

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे, घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

आरोग्य विभाग, जि.प.जळगांव या कार्यालयाकडून सर्वसाधारणतः खालील स्वरूपाचे प्रशासकीय (मंजूरी / मान्यता देणे संदर्भातील) कामकाज केले जाते.

- १) आरोग्य विभागाकडील संवर्गातील नव्याने नियुक्त कर्मचा-यांचे एक वर्षानंतर शिकावू काळ मंजूर करणे.
- २) आरोग्य सेवेतील कर्मचा-यांनी अतिरिक्त कार्यभार सांभाळलेबाबत त्यांना अतिरिक्त वेतन मंजूर करणे.
- ३) आरोग्य विभागाकडील संवर्गातील पदांवर नामनिर्देशनाने व पदोन्नतीने नेमणुक करणे.
- ४) आरोग्य विभागाकडील संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्या करणे तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी
- ५) आरोग्य विभागातील कर्मचा-यांना व वैद्यकीय अधिकारी प्रा आ कें (सर्व) यांना नियमित वार्षिक वेतनवाढ, रजा मंजूर करणे.
- ६) आरोग्य विभागाकडील संवर्गात कार्यरत कर्मचा-यांची जेष्ठता सुची प्रसिध्द करणे व इतर विभागांकडील संवर्गात कार्यरत कर्मचा-यांची जेष्ठता सुची प्रसिध्द करणेस मान्यता देणे.
- ७) आरोग्य विभागाकडील व इतर विभागाकडील कर्मचा-यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपूर्तिस शिफारस देणे व आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना एक वर्षावरील कालावधीचे प्रवास भत्ते देयक प्रदानास मंजूरी घेणे, स्टेशनरी खरेदी मंजूर करणे, भविष्य निर्वाह निधी मधून रक्कम / अग्रीम काढणेस मंजूरी देणे.
- ८) वाहनांचे इंधन व दुरुस्ती खर्चास आणि सादिल खर्चास मान्यता देणे,
- ९) अभिलेख कक्षातील विहित मुदत संपलेने अभिलेख नष्ट करण्यास मंजूरी देणे.

कलम ४ (१) (ब) (Xvii)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगांव या कार्यालयातील प्रकाशित माहिती

- सन २०१७ या वर्षामध्ये जळगांव आरोग्य समितीच्या एकूण १२ मासिक सभा झालेल्या असून त्यामध्ये एकूण ठराव करण्यात आले.

कलम ४ (१) (ब) (Xi)

जिल्हा परिषद, जळगांव येथील आरोग्य विभाग कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे. (डिसेंबर-२०१७)

- अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

(आकडे हजारात)

अ.क्र	मुख्य लेखा शिर्ष	उपलेखाशिर्ष	प्राप्त अनुदान (१०२३७)	बाब	जादा अनुदान आवश्यक असल्यास (रु)	शेरा	
		योजनेतर योजना २२१००५३१					
१	२२१० वैद्यकीय सेवा व सार्व आरोग्य	ता.वै.अ.कार्यालयातील कर्मचारी	१११२८०००		--	--	
		मुफसल दवाखाने व इतर वैद्यकीय सेवा २२१० ४९६५	२१६४०००	वेतन, प्रवास, कार्या खर्च, सा. पुरवठा	--	--	
२		जिल्हा आरोग्य संघटना २२१००३८९	२४०८७३५०	वेतन, प्रवास कार्या खर्च, इंधन, भाडेपट्टी	--	--	
३		आयुर्वेदिक दवाखाने २२१०४६०६	७३९४०००	वेतन, प्रवास, कार्या खर्च, सा. पुरवठा	--	--	
४		प्रा. आ. कें आस्थापना उपकेंद्र वगळून २२१०५०४१ (उपकेंद्रसह)	३७०५८६५००	वेतन, प्रवास, कार्या खर्च, सा. पुरवठा इंधन, मो. वाहन, आहार भत्ता	--	--	
		विगरआदिवासी योजना					
७		प्रा. आ. कें. बांधकाम - २२१०७३२९	३५००००००	बांधकाम	--	--	
८		उपकेंद्र बांधकाम - २२१०७३०२	१७५०००००	बांधकाम	--	--	
९	प्रा. आ. कें./उपकेंद्र देखभाल दुरुस्ती- २२१०७३११	९४०००	बांधकाम	--	--		
१०	प्रा आ कें बळकटीकरण २२१०७३३८	१११५८१७८	गादया, उषा, चादरी, बेडशिट व औषधी	--	--		
११	अनुशेषाअंतर्गत प्रा. आ. कें. बांधकाम -२२१०३०६५	--	बांधकाम	--	--		
१२	उपकेंद्र औषधी सो.सामुग्री - ३४५१२५८६	३९७२१४६	औषधी	--	--		
१३	आयुर्वेद व युनानी दवाखान्यांचे बांधकाम -४५१५०७१८	३००००००	औषधी व बांधकाम	--	--		
१४	आश्रम शाळेतील विद्यार्थी तपशिल - २२१०५०२१	३०१२४८		--	--		
१५	आदिवासी उपाययोजना	-	औषधी, बांधकाम, मानधन	--	--		

अ.क्र	मुख्य लेखा शिर्ष	उपलेखाशिर्ष	प्राप्त अनुदान	बाब	जादा अनुदान आवश्यक असल्यास (रु)	शेरा
		आदिवासी योजना भरारी पथक - २२१०२९३३	२६२०००			
१६	२२१० वैद्यकीय सेवा व सार्व आरोग्य	पीएससी औषधी वाढ - २२१०२९३५	३८५०००	मातृत्व अनुदान, पाडास्वयंसेवक, भरारी पथक, औषधी	--	
		माताग्रेड -२२१०४८८५	--		--	
१७		दाई बैठका -२२१०४८३१	१५०००	बैठका	--	
१८		प्रा. आ. कें. बळकटीकरण - २२१०४८८५	--	गाद्या, उषा, चादरी, बेडशिट	--	
		योजनेतर सेवा पीएससी औषधी वाढ - २२१०२९३५	--		--	
१९		कुष्ठरोग नियंत्रण पथके व रुग्णालये २२१०E007	९३८६०००	वेतन, प्रवास कार्या खर्च सा. पुरवठा	--	
२०		योजनाअंतर्गत योजना	--		--	
२१	२२११ कुटुंब कल्याण कार्यक्रम	जिल्हा कुटुंब कल्याण केंद्र २२११००५१	७५२००००	वेतन, प्रवास, कार्या खर्च	--	
२२		सहाय्यक प्रकल्प उत्पादित आरोग्य व बाल आरोग्य कार्यक्रम २२११०५४१	११५००००	वेतन, प्रवास, कार्या खर्च	--	
२३		ग्रामीण कुटुंब कल्याण केंद्र २२११०१४९	२०२२९२०००	वेतन, प्रवास, कार्या खर्च, सा पुरवठा	--	
		योजनेतर योजना	--		--	
२४		प्रतिक्षमतेचा विस्तारीत लस टोचणी कार्यक्रम २२११०६२१	५०२२७०००	वेतन व भत्ते	--	
२५	पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी लाभार्थींना दयावयाचा मोबदला २२११०५९७	६५०००	शस्त्रक्रिया अनुदान	--		
२६	वाहनाची निगा व देखभाल दुरुस्ती २२११०६१२	३०९०००	वाहन दुरुस्ती	--		
२७	सावित्रीबाई फुले कन्या योजना २२३५-२३८६	२२००००	बक्षीस अनुदान	--		
२८	डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार २२३५३१८६	१५००००	बक्षीस अनुदान	--		

(आकडे हजारात)

जा.क्र.आरोग्य/माहिती अधिकार/आरआर/ /२०१७
आरोग्य विभाग जिल्हा परिषद,जळगांव
दिनांक:- /८/२०१७

प्रति,
म.उपमुख्य कार्यकारी अधिकारी साो.(साप्रवि),
जिल्हा परिषद,जळगांव

विषय :- केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५- १७ बाबीची माहिती
अद्ययावत व प्रसिध्द करणेबाबत.

संदर्भ :- आपले कार्यालयाकडील पत्र क्र.साप्रवि/आस्था१/आरआर/४८३/२०१७
दि.२/०८/२०१७.

महोदय,

उपरोक्त विषयानुसार व संदर्भिय पत्रानुसार या कार्यालयाची १७ बाबीची माहिती
अद्ययावत व प्रसिध्द करणेबाबत संगणकीय माहिती एक प्रतीत तसेच सदर माहितीची संगणकीय
सीडी सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. तरी स्विकृत होणेस विनंती.

जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद,जळगांव

